

मराठा सर्वेक्षणासाठी सरकारची लगबग

मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; जरांगे मुंबईकडे

मुंबई : न्या. एम.जे. गायकवाड आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर करण्याची गरज असून राज्य मागासवर्ग आयोगाचा २००८ मधील अहवाल आणि नव्याने करण्यात येत असलेला अहवाल यात फरक काय आहे, हे नवीन सर्वेक्षणातून सिद्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मराठा आरक्षणसंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत दिल्या. दरम्यान, २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील शनिवारी जालना जिल्ह्यातून रवाना झाले. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने आंदोलक आहे. २६ जानेवारीपासून जरांगे यांचे मुंबईत उपोषण सुरू होणार आहे.



राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार असून त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट व आयआयपीएस या नामांकित संस्थांची मदत घेण्यात आली आहे. शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक आयोजित केलेल्या बैठकीस राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणसंदर्भात सरकारकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

कालबद्धरीतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश शिंदे यांनी शनिवारी संबंधितांना दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून विविध माध्यमांतून लोकांना याविषयी माहिती द्यावी. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाल्यावर परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी रोज आपल्या कामाचा अहवाल द्यावा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्त्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बाटी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषातज्ज्ञ व तहसीलदार यांचा समावेश करण्यात यावा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत, तेथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, त्यासाठी दंडवी देण्यात यावी, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील, तर तीही स्वीकारण्यात यावीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या. शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरीही पूर्ण केली आहे, अशी माहिती भांगे यांनी यावेळी दिली. समाजाची ताकद दाखवा - जरांगे आरक्षणासाठी सरकारला सात महिने दिले. आणखी किती वेळ द्यायचा? आता मुंबईत जाऊन आरक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही. जे आपल्याबरोबर निघालेले नाहीत, त्यांनी २६ जानेवारी रोजी मुंबईत येऊन मराठा समाजाची ताकद दाखवावी. ६५४ लाख नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्रे आणि सगेसोयऱ्यांची व्याख्या करा, इत्यादी मागण्याही जरांगे यांनी या वेळी केल्या. आंतरवाली सराटी येथून जरांगे-पाटील यांच्याबरोबर निघालेल्या मराठा जनसमुदायात पुढे वाढ होत गेली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची आणि या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन

शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाखपेक्षा जास्त प्रमाणक आठ दिवसांत हे काम पूर्ण करणार आहेत. त्यासाठी ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात शनिवारपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी या बैठकीत दिली.

१ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरित
निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरू केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे नागरिकांना वितरित करण्यात आले आहेत. मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुण्यात जय्यत तयारी

पुणे : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून (२३ जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात करण्यात आली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनरकडून तालुका ट्रेनर आणि जिल्हास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हास्तरावरील ट्रेनिंग



जिल्हाधिकारी कार्यालय, तर महानगरपालिकास्तरीय ट्रेनिंग महानगरपालिकेत देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ट्रेनिंगमध्ये मास्टर ट्रेनर अश्विनी सोनटके यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यातून ३०० एन्युमरेटसमोर्गे एक

ट्रेनर, ३०० ते ६०० साठी दोन ट्रेनर, तर ६०० पेक्षा जास्त एन्युमरेटससाठी तीन ट्रेनर नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर ट्रेनिंग घेतलेले तालुकास्तरीय ट्रेनर तालुक्यासाठी नियुक्त सुपरवायजर आणि एन्युमरेटस शनिवार आणि रविवारी

(२१ आणि २२ जानेवारी) तालुक्याच्या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहेत. गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनर तालुकास्तरीय ट्रेनिंगला मदत करतील, तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय १५ नोडल, १५ असिस्टंट नोडल ऑफिसर, ४६६ सुपरवायजर आणि ६५९६ एन्युमरेटसची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

एक किंवा दोन अपत्यावर थांबा, नाही तर

ब्रह्मदेव; अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी

पिंपरी : महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेगत पिंपरी आणि आकुडी येथे उभारलेल्या प्रकल्पातील ९३८ सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली. यावेळी भाषण करताना अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले की, मी १९९१ ला पिंपरी-चिंचवडमधून पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे एक किंवा दोन अपत्यावर थांबावे. नाही तर ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही जबाबदारी आहे.



सोडतीमध्ये घर मिळाले नाही म्हणून नाराज झाले तरी चालेल परंतु निराश माव होऊ नका, निराशा वाईट असते. निराश होऊन हिम्मत हारू नका असे आवाहनही अजित पवार यांनी लाभार्थ्यांना केले. तसेच निर्व्यसनी रहा, घर मिळाले नाही म्हणून पैसे उधळत बसू नका, चौफुला,

टेंभूणीला जाऊ नका असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा उडाला. पैसे साठवा, त्यात भर घाला. घराचे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल, असेही अजित पवार म्हणाले. सोडत पारदर्शक आहे. एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याची कोणतीही संधी नाही. कोणताही दलाल महापालिकेने नेमला नाही. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना सोडणार नाही. साला म्हणणार होतो पण नको शहणाचा म्हणतो असे सांगत अजित पवार यांनी घराचा ताबा तत्काळ देण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली.

अयोध्या नगरी सजली

उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण

अयोध्या : राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेसाठी अवचे दोन दिवस शिबक असताना संपूर्ण अयोध्यानगरी रामरंगात रंगली आहे. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध नद्यांचे पाणी, कन्नौजमध्ये खास तयार केलेले अक्षर आले. आहे. तसेच निमित्तांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे. शनिवारी श्रीरामाच्या मूर्तीला स्नान घालण्यासह विशेष विधी करण्यात आले तसेच देशभरातून विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने गाभाऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध १४



जोडण्याची म्हणून निवड करण्यात आली आहे. मंदिरालाही फुलांची सजावट व रोपणाई केली जात आहे. मंदिर, त्याचा परिसर, तसेच प्रवेशद्वार सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जाच्या फुलांचा तसेच विशेष दिव्यांचा वापर केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अयोध्येमध्ये ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा दिसत आहेत. चित्रकार विविध चित्रे काढत आहेत, रांगोळ्या सजत आहेत. प्राण प्रतिष्ठेसाठी खास तयार करवून घेतलेल्या वस्तूबरोबरच भाविकांनी देशभरातून पाठवलेल्या वस्तूही अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये महाकाय घंटा, विशाल कुलूप, (पान २ वर)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी शाळा बंद होणार?

पिंपरी : महापालिकेच्या सर्व शाळांचे सेमी इंग्रजी व इंग्रजीमध्ये रूपांतर करण्यासाठी पयर्वेक्षकांनी दोन दिवसांत माहिती देण्याचे तातडीचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण विभागाने काढल्याने गोंधळ उडाला. परिपत्रक समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने महापालिकेच्या मराठी शाळा बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या परिपत्रकातील विषय चुकला असून केवळ शाळांची माहिती मागविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये १४ ऊर्दू, दोन हिंदी तर उर्वरित ८९ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिकेच्या शाळांची माहिती मागविली होती. त्यावर शिक्षण विभागाने शुक्रवारी तातडीचे परिपत्रक काढले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू आहे काय? असल्यास कोणत्या वर्गापासून सुरू आहे. तसेच प्रत्येक प्रभागात एक इंग्रजी शाळा सुरू करण्याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने तातडीने दोन दिवसांच्या आत सादर करावा, जेणेकरून पुढील कायवाही करणे सोईस्कर होईल, असे परिपत्रक प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी काढले होते. त्यामुळे गोंधळ उडाला होता. सेमी इंग्रजीच्या शाळेमध्ये गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजी भाषेत शिकविले जातात. महापालिकेच्या किती शाळा सेमी इंग्रजी आहेत. याची केवळ माहिती मागविली आहे. परिपत्रकातील विषय चुकला असून रूपांतर करणे असे नजर चुकीने झाले. सेमी इंग्रजीची माहिती देणेबाबत असा उल्लेख अपेक्षित होता. सर्व शाळा सेमी इंग्रजी केल्या जाणार नाहीत, असे नाईकडे यांनी स्पष्ट केले.

शिक्षण घेऊनही युवक हेच आपले मांडवल (?)

नेमेच येणारा पाऊस, घनाड्यांच्या धडधडीत दावोसी गप्पा, त्यानिमित्ताने प्रसूत होणारा ऑक्सफॅम विषमता अहवाल आणि याप्रमाणे राज्यातील शालेय मंडूतेचे मापन करणारी अस्सर पाहणी हीदेखील आता दिनदर्शिकेतील नैमित्तिक बाब. त्याप्रमाणे यंदाचा अस्सर अहवाल प्रकाशित झाला आणि राज्यातील विद्यार्थ्यांची बौद्धिक दारिद्र्य रेषा अधिक खाली गेल्याचे आणि त्याखालील विद्यार्थिसंख्या वाढल्याचे वतमान आपणा सर्वांस कळाले. अस्सरच्या (प्रथमचा अँनुअल स्टेट्स ऑफ एजुकेशन रिपोर्ट) या अहवालानुसार १४ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांना तिसरीच्या इयत्तेतील गणितेही सोडवता येत नाहीत, २५ टक्के विद्यार्थी घड वाचनही करू शकत नाहीत, बारावीत जाऊनही साधा भागाकार जमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे शिकवले गेले त्याचा व्यवहारात वापरही करता येत नाही. म्हणजे सगळेच पालथ्या घडवावरून पाणी.

यातून शिक्षणाच्या क्षेत्रात आज आपण नेमके किती पाण्यात आहोत, याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण दुदैव हे की त्याचा उपयोग करून व्यवस्थेत आमूल्य बदल घडवून आणण्याची आंतरिक इच्छा सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागेल, ते मात्र सांगता येणारे नाही. नव्या शैक्षणिक घोरणामुळे असे बदल घडतील, असा आशावाद जागवला जात असला, तरी अंमलबजावणीची गती आणि त्यासाठीची पूर्वतयारी पाहता, तो फोले ठरण्याचीच भीती अधिक. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात फक्त हळूहळू व्यक्त होते. तेही तसे नेहमीचेच. पण हे चित्र बदलायचे, तर त्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना कोणती असायला हवी, यावर फारशी चर्चा होताना मात्र दिसत नाही. सरकारनेच शिक्षण या विषयाला अनुत्पादक ठरवून ऑप्शनला टाकले म्हणून सरकारवर टीका करावी तर शिक्षकांमधील

संभाव्य हस्तक्षेपाच्या भीतीने पोटात गोळा येतो. शिक्षण नको, पण शिक्षकांमधील आवार असे म्हणावे अशी आपली अवस्था. शाळांना मदत देण्यापेक्षा स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळा अधिक प्रमाणात कशा सुरू होतील, यातच रस असणाऱ्या शिक्षण खात्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुद तुटपुंजीच. ते त्यामुळे कावलेले. शिक्षक शिक्षणबाह्य कामांच्या वाढत्या भाराने कावलेले. त्यांना तर कोणी वालीच नाही. तेव्हा ह्यअस्सरहत्या अहवालातील नोंदी कमी-अधिक प्रमाणात जशाचा तशाच राहणार ही वस्तुस्थिती. तीच या अहवालानुही दिसते.

कोरोनाकाळात शिक्षणाची जी वाताहत झाली, ती भरून देण्यास काळ लागेल, हे खरे. मात्र त्या काळात विद्यार्थ्यांच्या हाती मोबाइल हे उपयोजन पडल्यामुळे, त्यांच्या स्मरणशक्तीवर, आकलनशक्तीवर आणि समजशक्तीवर किती विपरीत परिणाम होतो, हे या वर्षाच्या अस्सरच्या अहवालानु स्पष्ट होते. वास्तविक १४ ते १८

हा वयोगट पैगंडावस्थेत येण्याचा. याच काळात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल वेगाने घडून येत असतात. हा काळ त्यांच्या आगामी आयुष्याचा जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाचा. पण कोरोनामुळे दूरदृश्यप्रणाली शिक्षण सुरू झाले आणि प्रत्येकाच्या हाती मोबाइल आले. अनेक पालकांना पोटाला चिमटा घेऊन केवळ गरजेपोटी हे यंत्र आपल्या सुपुत्र/ सुपुत्रीच्या हाती सोपवावे लागले. या वयोगटातील ३१ टक्के विद्यार्थ्यांकडे ह्यासाठी फोनही आहे. त्यात ४३.७ टक्के मुलगे आहेत तर फक्त १९.८ टक्के मुली. म्हणजे यातही आपपरभाव आहेच. कोरोनाची लाट ओसरली, तरी मोबाइलची गरज मात्र वाढतच राहिली. या यंत्राचा परिणामकारक वापर कसा करता येईल, याकडे लुलक्ष झाल्यामुळे या यंत्राच्या माध्यमातून समाजमाध्यमात शिरकाव होणाऱ्यांचे प्रमाण वाढत राहिले. तसे होताना माहितीची गोपीनीयता कशी राखावी याबाबतचा माहितीची बॉबच. म्हणजे हे

अधिक धोकादायक. शाळेत शिक्षकांकडून केवळ अभ्यासक्रम पुरा करून घेण्याची धाड होत असल्याने, घरातील वातावरणात संवादाचे अस्तित्त्व न उरल्याने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाइलमधील समाजमाध्यमांचे वाढते प्रस्थ, यामुळे आयुष्यातील या अतिशय नाजूक आणि संवेदनशील वयात विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याची भीतीदायक जाणीव होण्याची शक्यता फारच कमी. म्हणजे हे असे जबाबदारीची कसलीही जाणीव नसलेले तरुण समाजमाध्यमात वाहत येतात. त्यांचे पुढे काय होते ते आपण पाहतोच आहोत. यावर सर्व दोष देतील शिक्षकांस. शिक्षकांने मनापासून शिकवणे ही अपेक्षा गैर ठरत नसली, तरीही सरकारी पातळीवरील मुकी विचारी कुणी हाका या वृत्तीमुळे त्यांचे सामाजिक स्थान कायम डळमळीत होत राहिले. विकसित देशांत शिक्षक

हा समाजातील प्रतिष्ठितांमध्ये गणला जातो. इथे त्याची अवस्था कीव यावी अशी.

यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था गेल्या काही दशकांत केवळ काही विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या हुशारीमुळेच टिकून आहे. व्यवस्थेतून विद्यार्थ्यांच्या हाती काही लागेल न लागेल, तो स्वतःच्या हिकमतीवर लढाई जिंकण्यासाठी

आटापिटा करतो. विकसित देशातील अधिक सुसज्ज आणि उपयुक्त शिक्षण व्यवस्था त्याला सतत वाकल्या दाखवत खुणावत

राहते. त्याचे परदेशी जाणे आणि तिथेच स्थायिक होणे, हे त्यामुळेच अटळ. उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन, त्याच दर्जाचे अर्थार्जनाचे साधन उपलब्ध असणे, हे शिक्षण व्यवस्थेचे फलित मानण्याचा काळात बेकारीने गांजलेले आणि शिक्षण घेऊनही कवडीमोल ठरलेले युवक हेच आपले भांडवल (?) असल्याचे अहवाल त्याकडेच लक्ष वेधतो.

राजेंद्रकुमार शळके

अयोध्या नगरी सजली



(पान १ वरून) १२७६ किलो वजनाचा लाडू अशा वेगवेगळ्या वास्तूचा समावेश आहे.

शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोमवारी त्यामध्ये अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

घोषणा आणि श्लोक

शहराच्या कानाकोपऱ्यात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या होडिंग्जवर ह्यशुभ घडी आयीह, ह्यतेवार है अयोध्या धाम, विसाजेंगे श्री रामहू ह्यराम फिर लोटेंगह अशा घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. अयोध्या में राम राज्य आणि ह्यश्री अयोध्या धाम के कणकण में चंदन है, आपका अयोध्या धाम में शत शत वंदन हैहू या घोषवाक्यांसह राम मार्ग, सरयू नदी किनारा आणि लता मंगेशकर चौक अशा प्रमुख ठिकाणी पोस्टरवर रामायणातील विविध श्लोकही छापण्यात आले आहेत.

मोदीचे तमिळनाडूत मंदिर दर्शन

प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत. शनिवारी त्यांनी तमिळनाडूमधील दोन प्राचीन मंदिरांमध्ये प्राथनं केली. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम मंदिर आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील रामनाथस्वामी मठामध्ये त्यांनी प्राथनं केली. श्रीरंगम मंदिरात त्यांनी कम्ब रामायण ऐकले. येथे त्यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिराला भेट म्हणून वस्त्रम देण्यात आले. तसेच मोदींनी रामेश्वरमठ्या अंगीर्थाय किनाऱ्यावर समुद्रात स्नान केले.

देश-विदेशातून भेटवस्तूचा वर्षाव

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तमिळनाडू आणि अफगाणिस्तानातून पाठवण्यात आलेल्या भेटवस्तू श्री राम मंदिराचे ह्ययजमानह अिनल मिश्रा यांच्याकडे शनिवारी सुपूर्द केल्या. भेटवस्तू देणारे वेगवेगळ्या धर्माचे असले तरी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला, असे आलोक कुमार यांनी काश्मीरमधून केशर दान करणाऱ्यांबद्दल म्हटले आहे. राम मंदिर रेखाटलेले रेशमी बेडशीटबद्दल तमिळनाडूतील रेशीम उत्पादकांनी पाठवली आहे. ती तयार करण्यासाठी १०

दिवस लागले. अभिषेकासाठी आलेले अफगाणिस्तानच्या कुभा नदीचे पाणीही यजमानांना देण्यात आले.

सायबर गुन्ध्यांपासून सतकर्तेचा इशारा

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमपूर्वी अयोध्येत सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अयोध्या पोलिसांनी शनिवारी इशारा दिला आहे. शहरात होणारा प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहता सायबर गुन्हेगार लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. सर्वसामान्यांना मोफत प्रसाद वाटप करण्यासाठी राम मंदिराच्या नावावर बनावट क्यूआर कोड पाठवून देणगी गोळा करून फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम मंदिराला भेट देण्यासाठी व्हीआयपी पास आणि प्रवेश पास देणे, राम मंदिर, अयोध्या या नावाने बनावट वेबसाइट तयार करणे, असे प्रकार उघडकीस आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सतत पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही निनावी विनंतीला किंवा व्हॉट्सअॅप संदेशाला प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

राम की रसोई ते लंगर

अयोध्येत येणाऱ्या भाविकांना मोफत आणि गरम भोजन मिळावे यासाठी शहरात टिकटिकाणी सामुदायिक स्वयंपाकघरे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये राम की रसोईपासून लंगरपर्यंत अनेक धर्मादाय व सेवाभावी भोजन व्यवस्थांचा समावेश आहे. येथे येणारे भाविक शरयू नदीत स्नान केल्यानंतर अक्षरशः प्रत्येक गळीबोळात सुरू असलेल्या या भोजन व्यवस्थांचा लाभ घेत आहेत. खिचडी, बटाट्याची भाजी व पुरी, कढी-भात, पापड, लोणचे असा साधा आणि सर्वांना आवडणारा सात्विक आहार येथे दिला जात आहे.

अयोध्या रामरंगी रंगली

* अयोध्येत जागोजागी राम मंदिर रेखाटलेले झेंडे, धनुष्यावरील रामाचे कट आऊट, छायाचित्र, फलक यांमुळे संपूर्ण अयोध्या रामयत झाल्याचे दिसत आहे.
* मंदिराकडे जाणाऱ्या पुनर्विकसित रस्त्याला रामजन्मभूमी पथ असे नाव देण्यात आले आहे. येथील

चुकीच्या मजकुराविरोधात सरकारचा इशारा

नवी दिल्ली: अयोध्येत २२ जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल प्रसार माध्यम, समाजमाध्यमांनी कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, तसेच त्यात फेरफार करू नये, असे आवाहन सरकारने शनिवारी एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विशेषतः समाज माध्यमांवर सतत पडताळणी न करता, चिथावणीखोर आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. वृत्तपत्रे, खासगी उपग्रह दूरचित्रवाहिन्या आणि डिजिटल माध्यम, प्रकाशकांनी खोटे किंवा फेरफार केलेले किंवा जातीय सलोख्याला हानी पोहोचवणारी किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारी कोणतेही लिखाण प्रकाशित आणि प्रसारित करणे टाळावे, असेही सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. असाच सल्ला समाजमाध्यमांनाही देण्यात आला आहे.

एका इमारतीतील सार्वजनिक बँकेच्या नवीन शाखेला ह्यरामजन्मभूमीहू शाखा असे नाव देण्यात आले आहे.

* व्हिजिटिंग कार्ड्स, फलक आणि कॅलेंडरही भव्य मंदिराच्या प्रतिमांनी सजले आहेत.

* शहरात फलक लावणाऱ्या प्रत्येक कंपनीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे राम मंदिराचे चित्रण केले आहे.

* सार्वजनिक वाहतूक सेवाही रामयत झाल्याचे दिसून येते. संपूर्ण अयोध्येतील बस, रस्ते आणि अगदी मोबाइल फोन कॉलर ट्यून्मध्ये याचा प्रभाव आहे.

* सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बीएसएनएलने रामजन्मभूमी मार्गांसाठी एका भिंतीजवळ मंदिराची प्रतिमा, छायाचित्रांनी जवळजवळ सर्व दुकानांच्या फलकांवर तसेच हॉटेल आणि लॉजच्या लॉबीच्या जागा पटकावली आहे.

जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होणार



पिंपरी : गेल्या पाच

महिन्यांपासून पासून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे, आरक्षणाची मागणी मान्य करतो मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देतो आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेते.मराठा व कुणबी दाखले असणाऱ्या मराठा नातेवाईक सगे सोयरे यांना सरसकट कुणबी दाखले देणे यासाठी मार्ग काढतो अशी विविध आश्वासने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारने वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना दिली परंतु आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने कोणत्याही आश्वासनाची पूर्तती केली नाही. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे. मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणातील जरांगे पाटील व लाराखे मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून दिनांक 20 जानेवारी रोजी मुंबईकडे यायला निघणार आहेत.सदर पदयात्रा व त्यांच्याबरोबर असणारे वाहने यांच्यासह लाखो आंदोलक जरांगे पाटील यांचे बुधवार दिनांक 24 रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. ही पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक, जगताप डे अरी, काळेवाडी फाटा, डांगे

चौक, पदमजी पेपर मिल मार्गे चाफेकर चौक चिंचवडगाव येथे हि पदयात्रा येणार आहे. तिथून पुढे चिंचवड स्टेशन, खंडोबा मंदिर, आकुडी, निगडी, भक्ती शक्ती समूह शिल्प, तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. आज बुधवार दिनांक 17 रोजी चिंचवड येथील कै.दिनकर गजाबा भोंईर व्यायाम शाळा येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली यावेळी प्रकाश जाधव, नकुल भोंईर, राजाभाऊ गोलाई, सतीश काळे, मरुती भापकर, वैभव जाधव, वसंत पाटील, मीरा कदम, संपतराव जगताप, सुनिता शिंदे, राजेंद्र चिंचवड, भूपेंद्र गावडे, विजय काकडे, शशिकांत आवटे, निखिल गणूचे, जयराम नाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात जरांगे पाटील व आंदोलकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे सदर पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारांच्या संख्येने मदत करणार आहेत.सदर पदयात्रा वाहतुकीस कोणताही अडथळ न येता पार पाडवी जागोजागी आंदोलकांना जेवण पार्किंग व पाणी बॉटल यांची व्यवस्था करावी यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, सामाजिक मंडळे, मराठा हितचिंतक व दानशूर व्यक्तींनी

आपाआपल्या परिसरात पदयात्रा मार्गीवर मदत केंद्रे उभारून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजास सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी आरोग्य विषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खाजगी डॉक्टर्स व सरकारी दवाखान्यां मार्फत जागोजागी आरोग्य मदत केंद्र ही उभारली जाणार असल्याचे ठरविण्यात आले.

शहरातून लाखों मराठा बांधव जरांगे पाटील यांच्याबरोबर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्वांनी वैभव जाधव मो - 7744015984 आणि मीरा कदम 9309066791 यांच्याकडे नाव नोंदणी करावी तसेच आरोग्य सुविधा केंद्र व जेवण पाणीपुरवठा स्टॉल उभारणी करणाऱ्यांनी प्रकाश जाधव मो - 9822401748 सतीश काळे 9881030007 नकुल भोंईर 7588874712 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

उत्तम नियोजन व्हावे यासाठी विविध कमिटीया यावेळी बनवण्यात आल्या शहरातील विविध भागात यासाठी मीटिंग घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

यावेळी प्रस्ताविक प्रकाश जाधव यांनी केले सूत्रसंचालन वैभव जाधव यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार नकुल भोंईर यांनी मानले.

शराबी या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार अभिषेक कपूर



अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केल असून 'शराबी' अस या नव्या चित्रपटाचं नाव आहे. या नव्या चित्रपटाने चाहत्यांमध्ये उक्तेका निर्माण केली असून नुकतेच पूर्ण झालेले अजून एका शीर्षकहीन प्रकल्प आणि आगामी 'शराबी' या दोन नव्या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

'रॉक ऑन!!', 'काई पो चे!', 'केदारनाथ', आणि 'चंदिगढ करे आशिकी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिषेक कपूर याने आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली. दिग्दर्शन नाची अनेकवी पारख असलेल्या या दिग्दर्शकाने कायम आपल्या हटके कथानी प्रेक्षकांना मोहित केले

आहे. अभिषेक कपूर तब्बल चार वर्षांच्या संयमाने पुन्हा एकदा बँक टू अॅक्शन बघायला मिळणार आहे. 'शराबी' च कुतूहल वाढत असताना हा चित्रपट 1984 च्या अमिताभ बच्चन स्टारच्या संभाव्य कनेक्शनचा काहीतरी संकेत देत आहे अश्या चर्चा आहेत.

सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिषेक कपूर म्हणतो ह्यमी दारू सोडल्यापासून जवळपास 4 वर्षे झाली आहेत. माऱ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि महत्त्वाचा निर्णय होता. देव जाणतो नाती नष्ट होतात आणि यातून काही संधी गमावल्या जातात. तरुणाईत असताना या गोष्टी ची जाणीव झाली नाही म्हणून परंतु जेव्हा जाणीव होते तेव्हा बदल करणे महत्त्वाचे असते. कधी कधी पुन्हा उठण्यासाठी स्वतःलाच कष्ट करावे लागतात

विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवित यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता आज 18 जानेवारी 2024 दिवा शहरात झाली. गेल्या तीन महिन्यात ठाणे शहरातील विविध 74 ठिकाणी आयोजित केलेल्या या यात्रेचा लाभ 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पीएम उच्चला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन ई बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी घेतली असून त्याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे.

ठाणे शहरात विविध 74 ठिकाणी झालेल्या विकसित संकल्प भारत यात्रेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आज दिवा विभागात दोन ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा रेल्वे स्टेशन गावदेवी मैदानासमोरील मंदिर तसेच बीएसएपी बिल्डींग मैदान, पडले गाव या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता आज करण्यात आली. यावेळी राज्यसभा, गोवा प्रदेश खासदार सदानंद तनावडे, महापालिकेचे उपायुक्त जी.जी. गोदेपेर, सहाय्यक आयुक्त अक्षय गुड्डे, समन्वयक अधिकारी आशुतोष कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी डॉ. समीर शहा, कार्यालयीन अधीक्षक बालचंद्र घुगे उपस्थित होते.

दैनिक **राजदंड** पाहिले

प्रशिक्षणार्थी बातमीदार, उपसंपादक **निपुक्त करण्याबाबत TRAINEE REPORTERS AND EDITORS**

पाहिले

पत्रकारितातील मानडे ठरण्या दे. राजदंडची (MARATHI) पुणे आकृती आणि THE DEMOCRAT.LIVE (ENGLISH) नुकतीच सुरू झाली आहे. शहर व जिल्हातील राजकीय घडामोडी, सामाजिक समस्या, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, उद्योग विश्वातील बदलाची माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्याचा या नृतपत्राचा मानस आहे. प्रिंट, ऑनलाईन, युट्युब या माध्यमात राजदंड मीडिया समूहाचे काम चालणार आहे.

पत्रकारितेत करिअर करू पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी दे. राजदंडचे व्यासपीठ दिग्दर्शक ठरणार आहे. नवोदित पत्रकारांना हा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. प्रशिक्षणार्थी बातमीदार, उपसंपादक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दे. राजदंडमध्ये संधी उपलब्ध करून देत आहे. तेथी याची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना द्यावी, ही विनंती.

कल्पना सुर्वे, संचालक, (HR) दे. राजदंड, पुणे email: rajdand.pune@gmail.com

शिवाजीनगर कोर्टातून पळालेला मोक्यातील न्यायबंदी हडपसर पोलीसांकडून जेरबंद

हडपसरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा व पदवाटप समारंभ संपन्न

हडपसर : शिवाजीनगर कोर्टात पेशीकरिता आणलेला मोक्यातील जायबंदी राजेश रावसाहेब कांबळे यास हडपसर पोलीस स्टेशन, तपास पथकाने जेरबंद केले आहे. हडपसर पोलीस ठाणे कडील गु.र.नं ५३७/२०१४ भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (८), ३ (२), ३(४) या गुन्हात न्यायालयीन बंदी आरोपी राजेश कांबळे हा सन २०१४ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच नमुद आरोपीविरूद्ध स्वरागेट पोलीस स्टेशन गु.र.नं २९५/२०१० भा.दं.वि. कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ या दाखल गुन्हाची नियमित सुनावणी सुरू होती.



दिनांक ०२/०८/२०२३ रोजी न्यायालयीन बंदी आरोपी राजेश कांबळे यास जिल्हा सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे स्वरागेट पोलीस स्टेशन गु.र.नं २९५/२०१० भा.दं.वि. कलम ३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ या दाखल गुन्हा नोंद करण्यात आला होता, पळून गेलेला आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. परंतु तो मिळून आलेला नव्हता. पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना केलेला तांत्रिक तपास व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी के.ज जिल्हा बिड येथे लपून बसले

३९५,४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ या गुन्हाचे न्यायालयीन सुनावणी कामी सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे नियमित पेशी करिता येरवडा कारागृह येथून पोलीस बंदोबस्तात घेवून गेले होते. राजेश कांबळे याची न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर त्यास येरवडा कारागृहाकडे घेवून जात असताना तो पोलीस पथकाच्या रखवालीतून पळून गेला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं १६०/२०२३ भा.दं.वि. कलम २२४,२२५,३४ प्रमाणे गुन्हा नोंद

असल्याची खाती लायक माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप राठोड व अजित मदन यांना मिळाल्याने हडपसर पोलीस स्टेशन तपासपथकाने सापळा रचून दिनांक २०.०१.२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी राजेश रावसाहेब कांबळे वय ३७ वर्ष रा. सर्वे नं १०६, गोसावी वस्ती, हडपसर पुणे यास के.ज, जिल्हा बिड येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी राजेश कांबळे यास पुढील कार्यदेिपर कायवाहीकामी शिवाजीनगर

पोलीस स्टेशन पुणे यांच्या ताब्यात स्वाधीन केले. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर रिदेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,अश्विनी राख मंडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन.रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जातीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरख, अजित मदन, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दगळे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.



हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, मेळाव्यात पदवाटप समारंभ ससाणेनगर येथील सावली हॉलयेथे संपन्न झाला. युवक आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी युवकांना मार्गदर्शन

केले. यावेळी माजी नगरसेवक योगेश ससाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अजित घुले, पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, स्विकृत नगरसेवक अविनाश काळे, पंचायत समिती सदस्य जितून कांबळे, विधानसभा कार्याध्यक्ष अमर तुपे, उपाध्यक्ष आदिनाथ भोंईटे, महिला आघाडी उपाध्यक्ष सिमता दातीर, जेष्ठ नेते साहेबराव लोणकर, हर्षल तुपे, निनाद टेमगिरे

आदी पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. मान्यवर नेत्यांचे स्वागत आणि मेळाव्याचे आयोजक आभाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष इंद्रसेन जयवंत काकडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवनियुक्त पदाधिकार्यांना पदांचे नियुक्तीचे पत्र वाटप करण्यात आले

सर्वकष स्वच्छता मोहिमेस माजिवडा मानपाडा प्रभागसमितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

हडपसर फुरसुंगी भागातील कचरा समस्यांवर आंदोलन करू नका मनपा अधिकाऱ्यांकडून सुरज गायकवाड यांना बनवाबनवीचे उत्तर



हडपसर : शासनाची बनवाबनवी करून बोगस 5 स्टार रेटींग घेणारी जगातील पहिलीच पुणे मनपा ग्रामीण भागात उघड्यावर घनकचरा टाकून देशात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये 10 वा क्रमांक मिळवणारी मनपाचे बनवाबनवीचे उत्तरे दिली. दि.२४/१२/२०२४ रोजी सामाजिक कार्य करणारे सुरज गायकवाड यांनी महापालिकेसमोर आंदोलन घेतले असून ते आंदोलन करू नये म्हणून आंदोलन कर्त्यास लेखी स्वरूपात मागण्यामाध्यमे केलेले पत्र काल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे खाते प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांचेकडून देण्यात आले. त्यातील मुद्दा क्रमांक (१)पत्रा मध्ये पहिलेच मागणीनुसार जे उत्तर मनपा कडून देण्यात आले आहे त्यातील कच-यावर कोणतीच प्रक्रिया व कायवाही होत नाही हे मि संपुर्ण जगातील कोणत्याही न्यायालयात सिद्ध करण्यास तयार आहे बहुदा पुणे मनपा ला घनकचरा व्यवस्थापन अधिनियम चा विसर पडला असावा, म्हणून असे बनवाबनवीचे उत्तर देण्यात आले, (२) घनकचरा लिचड मुक्त करून निर्जंतुकीकरण करून प्रक्रिया करून मोफत उपलब्ध कचरा दिले जाते, कच-यावर कुटलीच पत्रक्रिया होत नाही हि सरळसरळ बनवाबनवी, (३) कचरा हस्तांतरण केंद्रावरील कंटाटी कामगार यांना मनपा स्थापन झाले पासून कोणतीच वैद्यकीय सेवा पुरवण्यात आलेली नाही (कोरोना काळ वगळून) ही बनवाबनवी (४)कचरा हस्तांतरण केंद्रावरील मनपा कायम व कंटाटी कामगार यांचे साठी पालिका स्थापन झालेपासून आजपर्यंत कधीच आरोप्य शिबीर आयोजित करण्यात आलेले नाही कोरोना काळ वगळता हे सुद्धा मि जगातील



कोणत्याही न्यायालयात सिद्ध करण्यास तयार आहे ह्यात ही बनवाबनवी (५) कचरा हस्तांतरण केंद्रावरील मनपा कायम व कंटाटी कामगार वाहनचालक यांचे पैकी एकाही वाहनचालकाचा अपघात विमा पालिका स्थापन झालेपासून

उत्तरवण्यात आलेला नसून मी हे सुद्धा जगातील कोणत्याही न्यायालयात सिद्ध करण्यास तयार आहे ह्यात ही बनवाबनवी (६) शासन नियम धाब्यावर बसवून हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयातील आरोप्य निरीक्षकांच्या बहल्या करण्यात आल्या नाहीत हे सुद्धा मी जगातील कोणत्याही न्यायालयात सिद्ध करण्यास तयार आहे ह्यात ही बनवाबनवी चे उत्तर (७) फुरसुंगी भेकराईनगर गाव मनपा मध्ये समाविष्ट झाले पासून १०० कोटी चे वर टॅक्स पुणे मनपा ने गोळा केला परंतु ५०% सुद्धा निधी फुरसुंगी भेकराईनगर परिसरातील विकास कामांवर खर्च केला नाही हे सुद्धा मी जगातील कोणत्याही न्यायालयात सिद्ध करण्यास तयार आहे ह्यात ही बनवाबनवी आम्ही केलेल्या मागण्याबाबत कायवाही निरसन केलेले पत्र आम्हाला सुपुद केले तर आम्ही आंदोलन स्थगित करू अन्यथा आंदोलन अटळ आहे, स्वच्छ सर्वेक्षण मधील बोगस 5 स्टार रेटींग व 10 वा क्रमांक कसा बोगस पणा करून मिळवला हे पुराव्यासह सिद्ध करणार , फुरसुंगी भागात उघड्यावर कचरा आणून टाकण्यात येतो तो बंद करण्यात यावा, मला देण्यात आलेली माहिती संपुर्ण खोटी असून सर्व माहिती बनवाबनवी करून देण्यात आलेली आहे, आमच्या भागात अनेक कचरा, पाणी, ड्रेनेज, रस्ता, लाईट विविध समस्या असताना मनपा फक्त कर जमा करते आणि नागरीकांना मूलभूत सुविधा देत नाही, आता यापुढे हडपसर फुरसुंगी भागात मनपाचा कचरा टाकण्यास मज्जावर करणार, हडपसर फुरसुंगी भागातील विविध नागरी प्रश्नावर येल्या २४ जानेवारी रोजी पुणे महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याचे सुरज गायकवाड यांनी सांगितले.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वकष स्वच्छता मोहिम जीएसडी इन्फ्ले उर्जेस आज माजिवडा मानपाडा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबतच महापालिकेचे अधिकारी कमचारी तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील सफाईसोबतच मॉदिरे तसेच मॉदिर परिसरही झाडलेट करून पाण्याने स्वच्छ करण्यात आला. सर्वकष स्वच्छता मोहिम ही व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तरी निश्चितच ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. या मोहिमेत आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय भोंईरे, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तावडे, अनघा कदम तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी झाले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहिम संपूर्ण देशभर सुरू आहे. ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून देखील शहरात सर्वकष स्वच्छता अभियान सुरू आहे. ही स्वच्छता मोहिम केवळ एक दिवसाची नसून ती गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि

पुढे देखील सुरू राहणार आहे. शहर स्वच्छ असले की वातावरण देखील प्रदुषणमुक्त असते, माणसाचे मन देखील स्वच्छ राहते. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीचे स्वरूप दिले असून ही मोहिम प्रत्येक व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच आपले ठाणे शहर प्रदुषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. माजिवडा-मानपाडा या ठाणे महापालिका क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या प्रभाग समितीत राबविण्यात आली. सकाळी 6.30 वाजल्यापासून या मोहिमेत सुरुवात करण्यात आली. माजिवडा नाशिक हायवे, साईनाथनगर लोहा कॉम्प्लेक्स, यशस्वीनगर प्रभागसमिती ते शिवाजीनगर, दादलानी बाळकुम नाका ते साकेत रोड, ढोकाळी, हायलॅण्ड रोड ते राममारुती नगर, कोलशेत लोहा आमरा/ कोलशेत वरचा गाव, तत्वज्ञान विद्यापीठा, पातलीपाडा, मानपाडा, मनोरमा नगर ढोकाळी, आझादनगर, ब्रह्मांड/ काबर।सर्कल, पातलीपाडा- इंदिरापाडा, डोंगरीपाडा/ वामननगर, तुर्केंपाडा, बाघबीळ गाव रोड, बाघबीळ नाका, कासारवडवली, ओवळा, भाईरपाडा, गायमुख, जैनमंदिर, गरीबनगर ओवळा, भाईरपाडा / नागलाबंदर, गायमुख, तानसा

पाईपलाईन तसेच या परिसरातील नाळे तसेच परिसरातील सर्व अंतर्गत व मुख्य रस्त्यांची झाडून साफसफाई करण्यात आली तसेच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. माजिवडा-मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदाने, तलाव, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विर्सजन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर खालील भाग आदी ठिकाणी देखील सफाई करण्यात आली. याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. यावेळी शिवमंदिर, आशापुरा देवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आदी मंदिरे तसेच मंदिराचा परिसर झाडलेट करून पाण्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच, रस्त्यावर उभी असलेली सुमारे १७ भंगार वाहनेही हटविण्यात आली आहेत. या स्वच्छता मोहिमेत मंदिराच्या सफाईसाठी विहिरीचे पाणी वापरण्यात आले. तसेच रस्ते सफाईसाठी जेटिंग मशीन करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेत महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग, विविध सामाजिक संस्था तसेच एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग होता.

स्वर-गुंजन म्युझिकल गृप प्रस्तुत आयोजिका वासंती वायचळ आणि साधना देशपांडे यांच्या संक्रांत निमित्त 'हृदयी वसंत फुलताना...कार्यक्रमाने गोड



पुणे : स्वर-गुंजन म्युझिकल गृप प्रस्तुत... आयोजिका सौ.वासंती वायचळ आणि सौ.साधना देशपांडे यांच्या...हृदयी वसंत फुलताना...या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन नवीपठे पुणे येथे केले होते. कार्यक्रम माची सुरुवात आज माहेराला जाव...या गाण्याने सिमता गिरिमे यांनी केली.प्राकाश सावंत यांनी गौरी शहागडकर यांच्या साथीने...केवड्याच पान तु...तर सिमता यांचे बरोबर...धुंदीत गाऊ मस्तीत राहू...ही बहारदार गाणी सादर केली.आयोजिका सौ.वासंती यांनी संजय सरांबरोबर ... सांग कधी कळणार तुला...आणि मिलिंद गेरे यांच्या बरोबर...माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी...ही गाणी गाउन रंगत आणली.पुणे आयडॉल

सौ.मंगल लोहोर यांनी गोपाळ सर्वांबरोबर...निसर्ग राजा...आणि डॉ.शिवकुमार यांच्या बरोबर...गोमु संगतीन ...ही निसर्ग रम्य गाणी सादर केली.आयोजिका सौ.साधना यांनी संजय सरांबरोबर...प्रितीच झुळ झुळ पाणी...तर विक्रम गौड यांच्या बरोबर...गुंगु ताण्डुल तुळें बेफाम... गावून स्वामीय दादा कोंडके आठवत दिले...राजू औचरे यांनी दिपाली यांच्या बरोबर...न सांगताच आज हे कळे मला ... आणि सिमता यांचे बरोबर कोंबडी पळली ही गाणी गायली...अंजली प्राची यांनी संजय सरांबरोबर...ही नवरी असली...तर डॉ.शिवकुमार यांचे बरोबर...मंगलरी नको मंगलरी...ही गाणी

सादर केली... प्रकाशजींनी शिर्षक गीत दिपाली माने यांच्या बरोबर बहारदार सादर केले.तुडुंब भरलेल्या रसिकांच्या आग्रहा खारत आयोजिका सौ.वासंती आणि सौ. साधना यांनी...बाई मी पतंग उडवीत होत...ही बहारदार लावणी सादर करत रसिकांना थिरकण्यास भाग पाडले...सौ.वासंती यांनी एक सुंदर उखाणा घेवून पती श्री.सुधाकर वायचळ यांचे सह सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.आयोजिका सौ.वासंती आणि सौ. साधना यांनी आम्ही आमचे पती श्री. सुधाकर वायचळ आणि श्री.दिलीप देशपांडे यांच्या पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम करू शकलो हे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला डॉ.राजेंद्र भवाळकर,श्री. अंसिफ सोफी खान,सारिका मॅम,निवेदक

व गायक श्री.चंद्रकांत पंडित, आयोजक व गायक श्री.राजाभाउ तिखे,श्री.व.सौ. वॉसिमजी आवर्जून उपस्थित होते. आयोजिका सौ.वासंती व सौ.साधना यांचे वतीने सर्व महिलांना संक्रांतीचे वाण व तिळगुळ देण्यात आले.सर्व रसिकांना तिळगुळ वाटप करण्यात आले. या अजयगार गाण्यांना साथसंगत...कीबोर्डवर रशद शेख, नितीन पवार वेस्टर्न रिदम नंदु डेव्हिड इंडियन रिदम रोहित साने फोटो ग्राफी दत्ता लोहोर सांडंड व व्हिडिओ शैलेश घावटे. या ही पैशा सुंदर कार्यक्रम घेवून आम्ही पुन्हा तुमच्या पुढे येवू अशी ग्वाही रसिकांना देवून या कार्यक्रमाची सांगता आयोजकांनी केली.

गाव नुसतं गाव नसतं. त्यालाही इतिहास असतो. भूगोल असतो. तिथल्या मातीत फक्त सुगंधच नसतो त्यात गाणी असतात. नृत्य असतं. संगीत असतं. साहित्य असतं. माया असते आणि गभारपणातून काही नवं निर्माण करण्याची शक्ती असते. जसं माझं गाव-आडगाव असतं. तसं तुमचंही असेलच ना? चला तर गाठू या-मुक्काम पोस्ट आडगाव.

ही पोस्ट पुरूची मला आली. त्यातून काहीही अर्थबोध नव्हता. नाटकाची जाहिरात प्रामुख्याने लक्ष वेधून घेत होती. पुरूच हे बहुधा नवीन नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत असावं, हा एक माझा तर्क. चक्क त्याला फोन लावला आणि विचारून टाकलं. तो म्हणाला, 'त्याला नाटक म्हणता येणार नाही, त्याला मी रिक्त म्हणून.' मला त्याच्याशी सविस्तर बोलावं म्हणून त्याला गाठलंच. पुरू जर आपल्याला माहीत असेल आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही गप्पा मारल्या असतील, तर समजेल की तो बोलतो फार. त्याच्या निर्मितीबद्दल तो ए पासून झेड पर्यंत सविस्तर सांगतो.



मुक्काम पोस्ट आडगाव

पुरू म्हणाला, 'अरे हे नाटकच आहे. रिक्तचा प्रकार आहे. मराठवाड्यातील एका खेडेगावातील गोष्ट. नॉस्ट्रेडिज्या. जगभर फिरून आलेला त्या खेडेगावातील स्थानिक आहे. तो ती गोष्ट सांगतोय. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती तो सांगतोय. तरुण मुलं आणि तो गाव उभा केलेला आहे. प्रदीप आडगावकर हे ती गोष्ट सांगणार आहेत. गेली दहा वर्षे ते मित्रांबरोबर आडगावबद्दल गप्पा मारायचं. एका मोठ्या फार्मा कंपनीचे ते सीईओ होते, जगभर ते कामासाठी फिरले. शेतीतील प्रचंड नॉलेज आहे. गार्गीच्या २७ जातींवर त्यांचा अभ्यास आहे.'

आडगावमधील ते आहेत. महाराष्ट्रातच नाही तर जगभर फिरले. अधूनमधून ते एकपात्री प्रयोग करायचे. त्यांच्या मित्रवर्गाने त्यांना सांगितलं की, तुम्ही बेडें यांना भेटा. ते असं काही वेगळं करू शकतात. त्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांचा व्हिडीओ पाठवला. तो पाहिल्यावर मला ते इंटरस्टिंग वाटलं. इममे कुछ है हे मला जाणवलं. ते करण्याचं मी ठरवलं.

पुरूची यापूर्वी एकपात्री कार्यक्रम केला होता. आता तो जे करणार आहे, तो प्रदीप आडगावकर यांचा एकपात्री कार्यक्रम आहे का, हे त्याला विचारल्यावर पुरू म्हणाला, 'नाही. यामध्ये जत्रा, यात्रा, नाटक, नृत्य आणि संगीत हे सर्व असणार आहे. संगीत सुद्धा लाईव्ह आहे. मी यात अप्लायड थिएटर वापरलंय.'

'दूरदूर' मध्ये काही अंशी त्याचा वापर केला होता. यामध्ये पूर्णपणे बदल केलेला दिसेल. सर्व फ्रेश कलाकार आहेत. एकही नामवंत नसून सर्वजण तालमीला वेळ देणारी मंडळी आहेत. मुलं स्वतः वाद्य वाजवणार आहेत. गाणी नवीन आहेत. काही परिपरिच आहेत. आडगावकरांनी काही गाणी स्वतः लिहिली आहेत. खर्चिक निर्मिती असून महाराष्ट्रातील कुठल्याही रंगमंचावर ही कलाकृती सादर होईल. मी त्याची निर्मिती करतोय. अष्टविनायकचे दिलीप जाधव हे सुद्धा माझ्याबरोबर आहेत. त्यांचा निर्मिती व्यवसायात दांडगा अनुभव आहे. या कलाकृतीला मोठा अवकाश आहे. म्हणून प्रेक्षकांना ते वेगळं भासणार आहे. ते नक्कीच एन्जॉय करू शकतील. दिलीप जाधव यांच्यामुळे महाराष्ट्रात त्याचे प्रयोग होऊ शकतील.'

नाटक-बिटक संजय कुळकर्णी

तेंडोलकर आणि अतुल महाजन हे 'ठरलं तर मग' या स्टार प्रवाहाच्या नंबर वन मालिकेत भूमिका करणारे कलाकार. त्यांच्या त्या मालिकेच्या प्रसिद्धीमुळे कुमारच्या या नव्या नाटकाला नक्कीच फायदा होणार, असं त्याला म्हटल्यावर तो हसला आणि म्हणाला, 'प्रियांकाला 'ठरलं तर मग' या मालिकेत पाहोत. तिला अभिनायची चांगलीच समज आहे.' मध्येच त्याला म्हटलं, 'अरे ती ललित कान्हा केंद्र, पुणेची पास आऊट विद्यार्थिनी आहे. नाट्यशास्त्र विषयात ती पारंगत आहे.' त्यावेळी तो म्हणाला, 'हो मला

माहितीये. मालिकेत भूमिका करणाऱ्या मुलींना फूटवर्कच नसतं. पण तिचे फूटवर्क भारी आहे. अतुल महाजन आणि अजय पुरक यांनी कोडमंत्र नाटकात भूमिका केलेल्या होत्या. त्यामुळे अजय पुरक यांनी अतुलला या नाटकासाठी बोलावलं. खरं सांगू, आकाश भडसावळे यांनी एक नाटक माझ्याकडे वाचायला दिलं.



कुमारचं नवीन नाटक फ्रेंड रिक्वेस्ट

ते करायला चार पाच महिने गेले असते, कारण सहितेवर फारच काम होतं. मी त्याला प्रसादचे नाटक वाचण्यास दिलं. त्याला ते आवडलं. निर्माता म्हणून त्यांनी अजयला वाचायला दिलं. त्याला वाचून फार आवडलं. त्याला सुद्धा या नाटकाची निर्मिती करायची होती. पण, आकाश भडसावळे हा निर्माता होता. शेवटी त्या दोघांनी त्याची निर्मिती करण्याचं ठरवलं. आता अजून


वैशाली निलेश गायकवाड आणि शैलेश देशपांडे हे दोन निर्माते त्या दोघांना जॉईन झाले आहेत. संदेश बेंद्रे नेपथ्य करताहेत, तर गुरु टाकरू यांच्या गीतांना अशोक पत्की यांनी संगीत दिलंय.



काव्यांजली मालिकेतून सानिका काशीकरची एक्झिट

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी काव्यांजली मालिका प्रेक्षकांना आवडू लागलेली आहे. काव्या आणि अंजली या दोन बहिणींच्या जोडीला तसेच प्रीतम-अंजली या जोडप्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत श्रेष्ठाची भूमिका साकारणारी सानिका काशीकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिची ती भूमिका अपूर्वा परांजपे करणार आहे. श्रेष्ठा ही व्यक्तिरेखा नकारात्मक जरी असली तरी प्रेक्षकांना ती आवडते, असे पाहायला मिळालेले आहे. काव्यांजलीमध्ये नवीन श्रेष्ठाची एण्ट्री पाहण्यासारखी आहे. 'काव्यांजली सखी सावली' ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर रात्री ८.३० वाजता प्रसारित होतेय.

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शाहीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुत्युखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनीती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवतांना या माऊलीने अनेक वादळं पेलली, पण या वादळात ही जैस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तीचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगतजननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊ

विलक्षण वात्सल्यमूर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासत/लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्त्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती. तेजस्विनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेतच, शिवाय एक व्यक्ती म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल. तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल

म्हणाली, "ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य-स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली याबद्दल मी अनूजाताईची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे, मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूरदृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही. अशा या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !"


वाटचालीवर निघालेली आहे. पारू ही मालिका झी मराठी वाहिनीवरून लवकरच प्रसारित होणार आहे.

पारू झी मराठी वाहिनीवर येतेय



स्वामी समर्थ मालिकेची हजारी

कलर्स मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेने १००० भागांचा टप्पा गाठला आहे. या सहस्त्र भागपूर्तीचा आनंद सोहळा आयोजित केला होता. या आनंद सोहळ्याला मराठी सिनेसुपीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली. रेणुका शहाणे, सचिन पिळगावकर, अली असगर, तुषार दळवी, अतुल परचुरे, निर्मिती सावंत, सुनील बर्वे, मनवा नाईक, सुनील तावडे इत्यादी कलाकार हजारा होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रेणुका शहाणे, सचिन पिळगावकर, निर्मिती सावंत यांनी स्वामींबद्दलचे त्यांचे अनुभव सांगितले. त्या मालिकेतील अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, राधाक्का, आचार्य यांना सन्मानित करण्यात आले. या यशाच्या प्रवासात सर्व कलाकारांचे योगदान महत्त्वाचे आहे.



विदिशा म्हसकर साकारतेय किमया

कलर्स मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमालाचा नवा प्रवास, नवी सुरुवात पाहायला मिळते आहे. या नव्या प्रवासात एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. एक विदिशा म्हसकर हिने 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत 'किमया' या व्यक्तिरेखेतून एण्ट्री घेतलेली आहे. नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाणारी विदिशा आता सकारात्मक भूमिका साकारतेय. एक आत्मविश्वासू, हुशार, समजुतदार, विनयास्त व सगळ्यांना मदत करणारी असून मालिकेत ती राजकी टीमलीडर आहे. विदिशाची किमया प्रेक्षकांना नक्कीच पसंत पडेल. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होतेय.



मी पुण्याला शुभारंभाच्या सोहळ्याला पाहिलं ते हे की, पुणे शाखेचे सर्व कार्यकर्ते पुणेरी फेदे बांधून रंगकामीचे स्वागत करताना दिसले. गणेश क्रोडा संकुल हे पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम करणऱ्याचे आलिशान सभागृह. प्रेक्षकांची संख्या जास्त असूनही रंगमंचावरील खुर्चांची संख्याही जास्त होती. काका-पुतणे यांच्यात येण्याची चुरस अनुभवली. प्रेक्षकात पैजा लागलेल्या दिसल्या त्यांच्या येण्या आणि न येण्याच्या. शेवटी कुणीच आलं नाही. उदय सामंत यांना बॉटिंग करावी लागली. मेघराज भोसले, दीपक रेगे, मोहन कुलकर्णी आणि समीर हंपी यांनी तो सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला. अहो निवेदकांनी ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमनंद गजवी यांना माजी अध्यक्ष म्हणून संबोधलं. त्यावेळी गजवी यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला. भाषणात ते त्याचा उल्लेख करायला विसरले नाहीत. नाट्य संमेलनात राजकीय व्यक्तींनी व्यासपीठ गाजवलं ते त्यांच्या भाषणांनी. सुधीर मुनगंटीवार भाषणाचा रियाज करून आलेले दिसले. त्यांचे भाषण चिंचवड शहरात जसे ऐकू आले असेल तसेच पुण्याच्या

स्वारागटपर्यंत त्यांचा आवाज घुमला असेल. इतक्या आवेशपूर्ण ते होते. दुपारी राज ठाकरे यांची मुलाखत संपता संपता ते मुलाखत घेणाऱ्यास गमतानी म्हणाले, 'चला आटपूया ती मंडळी (म्हणजे उपमुख्यमंत्री) येण्याच्या आधी मला निघायला हवंय.' सभामंडपात एकच हशा पिकला. १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जम्बार पटेल यांच्या रटाळ भाषणपेक्षा मला माजी संमेलनाध्यक्ष प्रेमनंद गजवी यांच्या भाषणातील मुद्दे पटले. नाट्य परिषदेने नाटककारासाठी आद्य नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नावे नाटककारासाठी नाट्य जीवनगौरव पुरस्कार सुरू करावेत. तसेच महाराष्ट्र शासनाने दहा लाख रुपये असा भरीव शाहराज राजे भोसले जीवनगौरव पुरस्कार ज्ञानवंत नाटककारास द्यावा, व्यावसायिक रंगभूमी पुरस्कार नाट्य परिषदेने नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावे सुरू करावा. जोतिबा फुले यांनी १८८५ साली 'तृतीय रत्न' हे नाटक लिहून प्रायोगिक रंगभूमीचा पाया घातला. त्यांच्या नावाने प्रायोगिक नाट्य लेखन पुरस्कार सुरू करावा. नाटककार काशीबाई फडके यांनी १८८७ साली संगीत सीताशुद्धी हे नाटक लिहिलं. त्या आद्य स्त्री नाटककार म्हणून त्यांच्या नावाने स्त्री नाट्य लेखन पुरस्कार सुरू करावा. प्रेमनंद गजवी यांनी त्यांच्या

कारकीर्दीत १० नाट्य लेखन कार्यशाळा घेतल्या. ३० संहिता वाचल्या. सर्व कार्यक्रम पाहताना मला जाणवलं की, प्रेक्षकांचा रत्नागिरी नाट्य संमेलनात वाट पाहतोय भरघोस प्रतिसाद हा नाटकांना मग ती हौशी-प्रायोगिक असोत की व्यावसायिक नाटक- बालनाट्य असोत, पाहून बरं वाटलं. त्यामुळे नाटक हजार वर्षे अबाधित राहणारच, असे संकेत मिळाले. फक्त चिंचवडपासून नाट्यगृह लांब असल्यामुळे आयोजकांनी प्रेक्षकांसाठी बसेसची सोय करायला हवी होती. वाहिरगावच्या रंगकर्मींना नाट्यप्रयोग पाहता आले असते. रामकृष्ण मोरे आणि ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि पार्किंगसाठी असलेली जागा, परिसर पाहून मला तरी

पुणेकरांचा हेवा वाटला. कारण आमच्या मुंबईतील नाट्यगृहांना पार्किंग व्यवस्था इतकी कमी आहे की गाड्या आणणारे प्रेक्षक तसे कमी झालेले. नाट्य संमेलनात नेहमीच जेवणासाठी गर्दीही होते. यंदा चक्क जेवणाची पंगत मांडलेली पाहून नवल वाटलं. अशी नाट्य संमेलनात पंगत मी प्रथम पाहत होतो. त्याचे श्रेय राजेशकुमार साकला यांना देणं उचित ठरेल. तसेच काहींनी निवास व्यवस्थेविषयी केलेली ओरड प्रशांत दामले आणि अजित भुरे यांनी पडताळून पाहिली पाहिजे. याद्या नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयातून बनवल्या गेल्या असतील, तर विजय सूर्यवंशी आणि विशाल सदाफुले रात्री बदलतात कश. हे त्या त्या रंगकर्मींना कळलं पाहिजे. खरं कोण खोटं कोण, हे रंगकर्मींना कळलं पाहिजे. आता मला यानंतर विभागीय नाट्य संमेलनाला सोलापूर, नगर, बीड, नागपूर आणि रत्नागिरी येथे चार महिन्यांत जायचंय. त्यावेळी नाट्य परिषद आणि त्या त्या ठिकाणचे आयोजक झालेल्या नुटी भरून काढतील. उदय सामंत तर १०० व्या नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा करण्यासाठी आलापासून कामाला लागलेत. कारण भाऊसाहेब भोईर यांच्यापेक्षा त्यांना अति भव्य नाट्य संमेलन करायचंय. यंदाच्या नाट्य संमेलनाचे फलित एकच की, असे भव्यदिव्य नाट्य संमेलन यापुढे

असावं आणि कलाकारांचा मान राखणं नाट्य परिषदेचे परम कर्तव्य असावं. त्यांची आग्रहान विचारपूस करावी आणि त्यांना योग्य तो मान द्यावा. प्रशांत आणखी काय हवंय त्यांना. 'अरे आहे काय आणि नाय काय' हे तूच म्हणतोस ना? एवढं नक्की की प्रशांत दामले यांनी प्रथमच नाट्य संमेलन केलं, ते त्यांच्या नाटकांप्रमाणे 'हाऊसफुल्ल' करून दाखवलं. अजित भुरे आणि इतर सहकारी यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. आता मात्र माझा मोर्चा सोलापूरकडे मी वळवतो. तुम्ही सर्व माझ्या १०० व्या नाट्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला रत्नागिरीला अवश्य या आणि हो, आता झालं गेलं सर्व विसरून जा. कारण नाट्य परिषद आपली आहे. जुन्या कार्यकारिणीतील सदस्यांनी या संमेलनाकडे का पाठ फिरवली. ते समजलं नाही. जे आले नाहीत, त्यांनी कटुता न राखता रत्नागिरीला अवश्य यावं. त्यांनी शंभराव्या नाट्य संमेलनाला यायला हवं होतं. मी वाट पाहतोय. रत्नागिरीच्या वेशीवर तुमच्या स्वागताला हजर असेन.

नाशिकमध्ये घरफोड्यांचे

सत्र सुरुच

नाशिक : नाशिक शहरात घरफोड्यांचे सत्र संपण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यात नाशिक शहरामध्ये चार घरफोड्यांचे प्रकार घडले होते. त्यानंतर आता पुन्हा घरफोड्यांचे तीन प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे घरफोड्या रोखणे पोलीसांपुढे मोठे आव्हान आहे.

शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. सोने-चांदीचे दागिने, रोकड व लंपटॉप असा ऐवज चोरांनी लुटला आहे. याप्रकरणी अंबड, नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना पाथडी फाटा परिसरात घडली आहे. पाथडी फाटा परिसरातील प्रशांतनगर भागात जाधव इलेक्ट्रिक पार्ट सप्लायर्स या नावाचे ऑफिस आहे. अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून १ लाख ३० हजारांचे दोन लंपटॉप व गल्ल्यातील रोकड चोरून नेली. तानाजी रामसिंग जाधव (रा.गोविंदनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहेत.

दुसरी घटना एकसलो पाईट या भागात घडली आहे. संजय उपाध्याय यांचे अंबड लिंकरोड भागात श्रीसाई मशिन टूल्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे लॉक तोडून व पत्रा उचकटून कॉम्प्रेसर मशीन व पिलर ड्रिल मशीन, असा सुमारे ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

चंदुकाका सराफ ज्वेर्सच्या वतीने

इस्लामपूर येथे सोन्याच्या व हिर्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री शुभारंभ

इस्लामपूर : गेली १९७ वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येकग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नांव म्हणजे चंदुकाका सराफ ज्वेल्स. चंदुकाका सराफ ज्वेल्सने शुध्द सोने ही संकल्पना घराघरात पोहचवली व यामुळेच संपुर्ण महाराष्ट्रभर कार्यभार संपादित केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी सोन्याच्या व हिर्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन इस्लामपूर परिसरातील ग्राहकांच्या सोयीकरिता उत्तमोत्तम आणि कलात्मक दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचा शुभारंभ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. प्रतीक जयंतराव पाटील यांचे शुभहस्ते व इस्लामपूर पंचायत समितीचे बी.डी.ओ.



प्रदर्शनाचा शुभारंभ करताना प्रतिक पाटील, सौ. शुभांगी पाटील, सौ. 'मनीषाताई रोटे, संजय हरगुडे, संग्रामसिंह जाधव, उद्योजक व अभिनेते श्री. रवी सूर्यवंशी, सौ. सुश्रिताताई जाधव, रणजीत चव्हाण,

श्री आबासाहेब पवार साहेब, इस्लामपूर पंचायत समितीच्या सभापती सौ. शुभांगी पाटील, महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस सौ. मनीषाताई रोटे, इस्लामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री.

संजय हरगुडे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे महाबली केसरी श्री. संग्रामसिंह जाधव, उद्योजक व अभिनेते श्री. रवी सूर्यवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा व राजाराम बापू बँकेच्या

संचालिका सौ. सुश्रिताताई जाधव, नातं रक्ताचं महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. रणजीत चव्हाण, नगरसेवक खंडेराव जाधव, बशीर मुल्ला, जयश्रीताई माळी, चंदुकाका सराफ ज्वेल्स चे

क्लस्टर हेड श्री. रूपेश शर्मा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सोने व हिर्यांच्या लक्षवेधी दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री इस्लामपूर येथे दि. १९ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत बचत भवन, पंचायत समिती मागे, इस्लामपूर येथे स. १० ते रा ८ या वेळेत सुरू रहाणार आहे. सदर प्रदर्शनाला इस्लामपूरकरांनी पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सोने व हिर्यांचे नवनवीन डिझाईन्सचे असंख्य दागिने इस्लामपूरकरांना उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे इस्लामपूरकरांनी आपले आवडते दागिने घेण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्स चे संचालक सिध्दार्थ शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पाटण येथे वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पाटण : वंचित बहुजन आघाडी पाटण तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. पाटण तालुक्यात तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची ज्योमाने बांधणी सुरू असून खेडोपाडी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन युवक, ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीत सामील होत आहे. जनतेच्या जनसंपर्कासाठी पाटण शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंचित आघाडीच्या नवीन जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष

बाळकृष्ण देसाई यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पाटण तालुका अध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासो जगताप. संघटक प्रमोद क्षीरसागर. सातारा शहर उपाध्यक्ष अमोल गंगावणे. युवा नेते वैभव गवळी. गौरव भंडारे पाटण तालुका महासचिव शंकर शिंदे (आबा) युवा अध्यक्ष कुमार कदम, महिला अध्यक्षा रेखाताई जाधव, पुजा मोहिते, तालुका उपाध्यक्ष सदानंद माने, जयराम कांबळे , सचिव विनोद कांबळे, पाटण शहर अध्यक्ष अक्षय माने, उपध्यक्ष सुरेश कांबळे, सचिव आर के कांबळे, उमेश सुनार. कामगार आघाडी अध्यक्ष अमर वायदंडे. राजू कितने हे उपस्थित होते.

अभयसिंह जगताप युवा मंचच्यावतीने

म्हसवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते व सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वतीने सांगोला येथे शरद क्रिडा महोत्सव अंतर्गत राष्ट्रवादी चषक २०२४ या स्पर्धेचे राष्ट्रीय स्तरावरील डे - नाईट (रात्रीदिवस) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राॅयल स्पोर्ट्स सांगोला यांच्या विद्यमानाने माडा मतदारसंघातील करमाळा टॅम्बुणी नंतर प्रथमच सांगोल्यात ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी होत असल्याने या स्पर्धेसाठी लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलुट करण्यात आल्याने क्रिडा प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यासह राज्याबाहेरील क्रिकेट संघ सहभागी होण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने ही क्रिकेट स्पर्धा



ह्या क्रिडा स्पर्धेत मैलाचा दगड ठरणारी असल्याचे क्रिकेट प्रेमींकडून सांगितले जात आहे. तर ही स्पर्धा अधिक चांगली होण्यासाठी आयोजक असलेले अभयसिंह जगताप हे विशेष प्रयत्न करीत असून यानिमित्त ते संपूर्ण राज्यातील माजी क्रिकेटपटूंच्या भेटी घेवून त्यांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करीत आहेत. राष्ट्रवादी चषक २०२४ ही स्पर्धा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. राष्ट्रवादी चषक २०२४

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आयोजित स्पर्धेत प्रथम बक्षीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप व यश नाथा जाधव यांचे तर्फे ४ लाख रुपयांचे ठेवण्यात आले आहे, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस योगेशदादा खटकाळे यांचे तर्फे २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय बक्षीस अनिल नाना खटकाळे व दिलीप मस्के यांच्यातर्फे १५,००० रुपये, तर चतुर्थ बक्षीस हे कीर्ती सेल्स सांगोला व माननीय शहाजीराव सावंत यांचे तर्फे १ लाख तर चषक सौजन्य विजय भाऊ केदार मित्रपरिवार सांगोला, मॅन ऑफ द सिरिज अभिषेक लिंगे गणेश मोबाईल शॉपी, मॅन ऑफ द मॅच फायनल गोरख केदार यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत. युट्यूब लाईव्ह सौजन्य सचिन शिंगाडे, पांडुरंग देशमुख तर संतोष कोकरे यांच्याकडून पाणी व्यवस्था करण्यात आली आहे नाना नोंदणी युवराज केदार (७९७२७८५८५) ईलाई मुजावर (९०१११५१२०१)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत

खंडाळ्यातील धीरज जाधवचे यश

खंडाळा : खंडाळा येथील धीरज रमेश जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात धीरज जाधव हा महाराष्ट्रात ७२ वा आल्याने खंडाळा शहरवासीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे.

तत्पूर्वी, आजच्या यशापाठींमार्गे धीरज याची अनेक वर्षांची मेहनत आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या धीरजनने इयत्ता दुहावीमध्ये असताना ९६% गुण संपादन केले, पुढे २०१७ साली बी.ई. मेकॅनिकल इंजीनियरिंग पूर्ण केले त्यानंतर पुढे स्पथांपरीक्षांचे लक्ष डाळ्यासमोर ठेवत त्या दृष्टीने वाटचाल केली. याआधीही त्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे तीन प्रयत्न झाले होते.

तसेच राज्यसेवा आयोगाच्या दोन मुलाखतीत थोडक्यात अपयश आले होते. परंतु तिसऱ्या वेळी आलेल्या निकालात यश मिळाल्याचे कळताच अखेर धीरजच्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीला यश आले. दरम्यान, ही बातमी खंडाळा परिसरात कळतच सर्व कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी धीरजचे अभिनंदन केले व ग्रामदैवताचे दर्शन घेत संपूर्ण शहरातून गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.



अभयसिंह जगताप हे विविध इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण माडा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या आदेशाने त्यांनी माडा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. एक युवक फळीतील शिलेदार या नात्याने पक्षाला बळकटी देण्याकामी त्यांची वाटचाल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना किंबहुना माडा मतदारसंघाला बळकटी देणारी ठरणार असल्याचे मत सांगोल्यातील भेटी दरम्यान नागरिकांनी व्यक्त केले.

चारा पाणीटंचाईचे गंभीराने

नियोजन करावे : आ.दीपक चव्हाण

बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर प्रांत अधिकारी अभिजीत नाईक गटविकास अधिकारी

तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संजयकुमार भिसे कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव विस्तार अधिकारी कर्मचारी सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते..

यावेळी अनपटवाडी, नांदवळ, सोळशी, सोनके, मोरबंद, रणदुल्लाबाद, भावे नागर, वाघोली, करंजखोप, सोनके, राजतवाडी, चौधरवाडी, चौबनेश्वर, आसनगाव, जगतापनगर, पिंपळे बुद्रुक,

जाधववाडी, दहिगाव, विखळे इत्यादी गावांचा परिपूर्ण आढावा घेण्यात आला.

आमदार दीपक चव्हाण पुढे म्हणाले कि, टंचाईचे प्रस्ताव वेळेवर द्यावेत टँकर विहीर अधिग्रहण याबाबत तात्काळ प्रस्ताव द्यावेत वाढीव टँकर प्रस्ताव द्यावेत लोकसंख्या आणि पशुसंवर्धन संख्या व्यवस्थित नोंद करावी अजून एक महिन्याने चाऱ्याची भीषण टंचाई भासणार आहे त्यांचाही आराखडा मंजूर झाला होता त्यामुळे मंजुरी मिळाली नव्हती परंतु आता तातडीने प्रस्ताव द्यावेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा उशीर झाल्यास निवडणुकीच्या पाश्चिमीवर पुढारी आचारसंहिता लागल्यावर अडचणी निर्माण होऊ शकतात

आराखडे मंजूर करणे गरजेचे आहे पुढील चार ते सहा महिने महत्त्वाचे आहेत गटविकास अधिकारी किशोर माने म्हणाले कि, पाणी उपलब्ध झाल्यावर खेपाकमी करण्याविषयी कळवावे. आराखडा बदलून पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करण्यास ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झाले आहेत सन २०२०-२०२२ मधील ज्यांचे रकम शिल्लक आहेत, अशा वित्त आयोगाच्या रकमेचा उपयोग आता पाणीपुरवठा उपाय योजनेवर करता येईल. बदल प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येतील. एक जरी दिवस टँकर चुकला तरी लेखी रिपोर्ट करावा. दुसरा टँकर पुरवला जाईल. सर उपसा बंदी अत्यंत प्रभावीपणे राबवली जाईल.

तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे म्हणाले कि, उपसा बंदी करावी शेतीला पाणी देऊ नये पिण्याच्या पाण्याचा दैनिक पुढारी जास्तीत जास्त वापर करणे विषयी प्रस्ताव द्यावाप्रांत अधिकारी अभिजीत नाईक म्हणाले दीर्घकालीन योजना महत्त्वाच्या आहेत टँकर विहीर अधिग्रहण याबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावा टँकर एकही नामंजूर केला जात नाही. वाढीव प्रस्ताव देताना जनावरांची संख्या लहान मोठी तसेच लोकसंख्या याबाबत प्रस्ताव परिपूर्ण द्यावा. निवडणुकांच्या खुलासात लवकर प्रस्ताव देणे महत्त्वाचे आहे. टंचाई नसली तरी आताच प्रस्ताव द्यावा, जेणेकरून पुढील काळात योग्य नियोजन करता येईल.



कोरेगाव मुख्याधिकाऱ्यांवर आरोप

खुलासा करण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी पुढे का? : रमेश उबाळे

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत पुराव्यासह निवेदन दिले होते. या निवेदनावर कारवाई व्हावी. म्हणून आंदोलन केले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करणे ऐवजी काही नगरसेवक व पदाधिकारी पुढे येऊन का बोलतात? याचा शोध घ्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना कोरेगाव नगरपंचायतीचे नागरिक व नगरसेवक उपस्थित असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आता शांतता प्रिय कोरेगावावातील नागरिकांनी केली आहे.

काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीचे १४ नगरसेवक व शिवसेना शिंदे गट भाजप मधला रस्ता एकदा डांबरी

करून निवेदन दिले आहे. सबळ पुरावे असल्याशिवाय रमेश उबाळे कोणतेही आंदोलन करत नाही . त्यामुळे रमेश उबाळे यांनी केलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने कोरेगाव नगरपंचायत मधील काही असंतुष्ट लोकांनी जातीचे कार्ड वापरून बुजगावणे उभे केले आहे. कोरेगाव नगरपंचायती मध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या. परंतु भ्रष्ट कारभार व अधिकाऱ्यांच्या विरोधात निवेदन दिल्यानंतर काही नगरसेवकांना अचानक आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याची बुद्धी सुचलेली आहे. या चार दिवसांमध्ये काही घटना कशा घडल्या? याचे आपल्याकडे पुरावे आहेत.

कोरेगाव नगरपंचायती मध्ये चाललेला कारभार पाहता एकाच रस्त्याला दोन वेळा निधी खर्च करणे, भंडारे कॉलनी मधला रस्ता एकदा डांबरी

सडक, एकदा ट्रीमिक्स काँक्रीट का? नगरपंचायतीची बँटरी घोटाला पुराव्यासह उघडकीस आणला, एक केळे विकणारा, एकाचे किराणा मालाचे दुकान ,आपल्याला बँटरी व रिपेरींगची सर्विस कसा देऊ शकतो? हा अभ्यासाचा विषय आहे.

कोणता तरी बोमस माणूस उभा करून खोटे, लायसन देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहात. निवेदनाचा अभ्यासपूर्ण चौकशी करू त्वरित कारवाई करावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर लोकांसाठी मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने आत्मदहन करत आहे .असा इशारा देण्यात आलेले आहे. या निवेदनावर कोरेगाव नगरपंचायतीचे हेमंत आनंदराव बग्गे, गणेश सुभाष घनावडे, प्रीतम आनंदराव बग्गे, अभय शहाजीराजे बग्गे, दिनेश सणस, आकाश रामदास येवले व स्थानिक ग्रामस्थांची नावे आहेत.

अयोध्यानगरीला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप

शहरात प्रवेश करताना स्थानिकांनाही दाखवावे लागणार ओळखपत्र

मुंबई : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलष्ठाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झालीये. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आलीये. तसेच आता राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत राहणाऱ्या लोकांनाही शहरात प्रवेश घेताना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरावरील सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय.



अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ्याचे आमंत्रण अनेक दिग्गजांना देण्यात आलंय. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे देखील त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलंय. यावेळी अनेक व्हॉयाजपी आणि व्हॅल्यूआयपी पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडूनही सुरक्षेत कोणतीही वृत्ती राहणार नाही, याची काळजी

घेतली जातेय. त्यामुळे आता नागरिकांना देखील त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. शनिवारपासून (२० जानेवारी) अयोध्येची सीमा सील करण्यात आली असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने शुक्रवारी (१९ जानेवारी) रात्रीपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. अमेठी, सुलतानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे.

अवघ्या काही तासांवर अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा येऊन ठेपला आहे. या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलेय.तसेच या सुरक्षेव्यवस्थेसाठी केंद्रीय यंत्रणा देखील सज्जा झाल्याचे पाहायला मिळते आहे.

अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ्याचे आमंत्रण अनेक दिग्गजांना देण्यात आलंय. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे देखील त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलंय. यावेळी अनेक व्हॉयाजपी आणि व्हॅल्यूआयपी पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडूनही सुरक्षेत कोणतीही वृत्ती राहणार नाही, याची काळजी

घेतली जातेय. त्यामुळे आता नागरिकांना देखील त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. शनिवारपासून (२० जानेवारी) अयोध्येची सीमा सील करण्यात आली असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने शुक्रवारी (१९ जानेवारी) रात्रीपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. अमेठी, सुलतानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे.

अवघ्या काही तासांवर अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा येऊन ठेपला आहे. या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलेय.तसेच या सुरक्षेव्यवस्थेसाठी केंद्रीय यंत्रणा देखील सज्जा झाल्याचे पाहायला मिळते आहे.

सामंतांनी दावोस दौऱ्याचा खर्च मांडत ठाकरेवर केली टीका

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीकास्र सोडले होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीसोबत गेलेल्या लोकांची संख्या आणि खर्च मांडला होता. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेय. मुख्यमंत्रीपद गेलेय, हे आता स्विकारायला हवे, असा टोला लगावत सामंतांनी दावोस दौऱ्यातला सगळा खर्च सांगितला. तसेच महाविकासआघाडीच्या सरकारवेळी झालेला खर्च, छायाचित्रे मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद २०२४ साठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत गेलो होतो. हा दौरा यशस्वी झाला. ३ लाख ७२ हजारांचे सामंजस्य करार या दौऱ्यात झाले. प्रत्येक करार करताना संबधित कंपनीचे संचालक तेथे उपस्थित होते. त्यांनी आपणही दीड लाखांचे करार आम्ही करू असे आश्वासन दिले आहे. अनेक कंपन्यांना आम्ही दाओसला जाण्यापूर्वीचे जागा दिलेली आहे. असा हल्लाबोल त्यांनी केला.

भाजप प्रवेशानंतर सरपंचाची घरवापसी, पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता, भाजपची सत्ता कागदावर बस एक दिन की...!

बावधनमध्ये ऐतिहासिक सत्तांतर रद्द..

बावधन : बावधन गावामध्ये राष्ट्रवादीला पडलेले खिंडार अवघ्या २४ तासात बुजविण्याची जादू आमदार मकदम पाटील, शशिकांत पिसाळ, मदन भोसले आणि सहकारी सदस्यांनी केली असून सत्ताधारी गटाच्या विद्यमान सरपंच शुभांगी संतोष कांबळे यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे. माझा माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज झाला होता, आम्ही एकत्रित बसलो, चर्चा केली, तेव्हा तो दूर झाला. मी राष्ट्रवादीबरोबरच राहणार असून यापुढे बावधन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहील अशी भावना व्यक्त करून सरपंच शुभांगी कांबळे यांनी राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवल्याचे सूतोवाच दिले.

सरपंच शुभांगी कांबळे यांनी २ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून



सरपंच शुभांगी कांबळे यांचा भाजप प्रवेश औटघटकेचा ठरल्याने भाजपच्या पदरी निराशा आली आहे. २ वर्षे सरपंच शुभांगी कांबळे यांना सहकार्याची घेतलेली भूमिका फसली असल्याचे त्यांनी घेतलेल्या तक्रालाद्वारे भूमिकेने स्पष्ट झाले आहे. यापुढे बावधन ग्रामपंचायतीमध्ये पक्षीय पातळीवर राजकारण चाललेले असे चित्र निर्माण झाले आहे.

खळबळ माजवून दिली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने बावधन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली होती. स्व. मदनराव पिसाळ यांच्या विचाराने चालणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजप विचारांचा सरपंच होणे अनपेक्षित घटना होती. या घडामोडीचे पडसाद जिल्ह्यात उमटले होते. विरोधी गट यामुळे कमालीचा आक्रमक झाला

राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची मांदियाळी असल्याची ओरड नेहमीच होत असते, पण हेच नेते मनात एकत्र आले तर 'अशक्य ते शक्य' होत हे सरपंच शुभांगी कांबळे यांच्या घरवापसीने स्पष्ट झाले आहे. सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवार सी वंदना कांबळे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीने आपले ९ चे संख्याबळ पक्के केले असून भाजपला एकी आणि अनुभवाच्या बळावर चितपट केले आहे

होता, 'ये तो सिर्फ झांकी है दिल्ली अभी बाकी है' ची चर्चा सुरु केली, मोदी पेपरबाजी, फोटोग्राफी बॅनरबाजी गावात सुरु झाली

होती. यामुळे राष्ट्रवादी कमालीची दुखावली होती. हा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिद्दारी लागला होता. सरपंच जबाबदार व्यक्ती

एँड विजयसिंह पिसाळ, प्रणित पिसाळ, तानाजी कचरे, पृथ्वीराज कचरे या युवकांनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करून हातातून निसटलेली बाजी पलटवली.

असून त्या अशा आताताईपणाचा निर्णय घेणार नाहीत अशी खात्री झाल्याने माजी सरपंच

सत्ताधारी गटाच्या सरपंच शुभांगी कांबळे यांनी २ दिवसांपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला अन् परत राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली, ही गोष्ट सामान्य बावधनकरांना न पटणारी आहे. आपल्या गावाला राजकीय सामाजिक इतिहास आहे, असली फोडफोडी, पळवापळवी घरवापसीला ग्रामस्थांनी कधीच धारा दिलेला नाही. सरपंच कांबळे यांचा भाजप प्रवेश घेऊन आततायीपणा केला तर परत घरवापसी करून राष्ट्रवादीने तर कहकर केला.

सतेश कांबळे सदस्य तानाजी कचरे, हणमंत कांबळे, पृथ्वीराज कचरे यांनी सहकारी सदस्यांची मोट बांधून प्रणित पिसाळ यांच्या साथीने सरपंच कांबळे यांची भेट घेतली. त्यांचे सहकारी सदस्या बद्दलचे गैरसमज दूर केले. सर्व ९ सदस्यांना एकत्र करून आ मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सरपंच शुभांगी कांबळे यांनी आ. मकरंद पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. मला सहकारी सदस्यांबाबत मिसगाईड करण्यात आले होते. त्यामुळे रागाच्या भारतात मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सहकारी सदस्यांशी चर्चा झाल्यावर माझा गैरसमज दूर झाला आहे. मी कालही राष्ट्रवादीत होते आजही राष्ट्रवादीत आहे अन् उद्याही राष्ट्रवादीत राहणार असल्याचे आमदारांसमोर स्पष्ट केले. आ. पाटील यांनी सरपंच कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी शशिकांत पिसाळ, दिलीपराव पिसाळ, मदन भोसले, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत सी. शुभांगी कांबळे यांना सरपंच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

पाटणच्या तहसिलदारांना कुणबी दाखल्यांचे वावडे

राज्य शासनाच्या निर्देशाला तहसिलदार यांच्याकडून तिलांजली

पाटण : राज्यात सापडलेल्या ५४ लाख कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. आसताना पाटणचे तहसिलदार रमेश पाटील यांनी राज्य शासनाच्या या निर्देशाला तिलांजली देऊन कुणबी प्रमाणपत्रासाठी दाखल झालेल्या सर्वच दाखल्यावर चुकीचे शेर मारून गेले दोन महिने दाखल्यांची अडवणूक केली आहे. यामुळे संबंधित दाखला प्रमाणपत्र लाभार्थी कुणबी जातीच्या दाखल्यापासून वंचित राहत आहे. कुणबी जातीच्या दाखल्यासाठी अर्जासोबत सबळ पुरावे सादर केले आसताना देखील पाटणचे तहसिलदार रमेश पाटील हे अर्जाची शहानिशा न करता

शासन विरोधी भूमिका घेणाऱ्या तहसिलदार यांच्यावर कारवाई करा मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे मागणी. गेल्या दोन महिन्या पासून पाटण तहसिल कार्यालयात मराठा समाजातून कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जावर शहानिशा न करता तहसिलदार रमेश पाटील यांच्या कडून चुकीच्या पद्धतीने शेर मारले जात आहेत. व प्रमाणपत्र देण्यास विलंब लावला जात आहे. यामुळे संबंधित विद्यार्थी, लाभार्थी यांचे नुकसान होत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन मराठा समाजातील लोकांना ज्यांचे कुणबी जातीचे सबळ पुरावे आहेत. अशा लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी तत्पर आसताना दुसरीकडे त्यांचेच प्रशासन कुणबी प्रमाणपत्रासाठी मनमानी नियम लावून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा शासन विरोधी भूमिका घेणाऱ्या तहसिलदार रमेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटण तालुका सखल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे.

तात्काळ कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या असे निर्देश देत आहे तर दुसरीकडे प्रशासन शासनाचे निर्देश झुगारून मनमानी नियमावली सख्ख्या भावाने तेच जातीचे पुरावे दाखला मिळण्यासाठी अर्जासोबत सादर केले आहेत. हे अर्ज पाटणचे तहसिलदार रमेश

खडलेल्या अर्जाचा जाब तहसिलदार यांना विचारणार- यशवंतराव जगताप या निमित्ताने राज्य सरकारने शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरवात ज्या पाटण तालुक्यातून केली. त्याच पाटण तालुक्यात शासनाच्या दारी जनतेला हेलपाटे मारावे लागत आहेत. हि आवस्था सद्यातरी तहसिलदार रमेश पाटील यांच्या कार्यप्रणाली वरून जनतेला दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठा समाजातील सबळ पुरावे असणारे ज्यांची कुणबी दाखल्यांचे प्रकरणे पाटण तहसिल कार्यालयात खडलेली असतील अशा अर्जादारांनी अर्जाच्या पोहच पुराव्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत मंगळवार दि. - २३ रोजी पाटण तहसिल कार्यालयासमोर सकाळी ११ वा हजर राहवे. या खडलेल्या अर्जाचा जाब तहसिलदार यांना मराठा समाजाकडून विचारण्यात येणार आहे. असे मराठा समन्वयक यशवंतराव जगताप यांनी सांगितले.

अर्जावर चुकीच्या पद्धतीने शेर मारून कुणबी अर्जादारांची कुचंबणा करत आहेत. जातीच्या दाखला प्रकरणास विलंब लावून अर्जावर सही करण्यास व अर्ज पुढील कारवाईसाठी पुढे पाठवण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी मराठा समाजातील लोकांच्या वाढल्या आहेत. एकीकडे शासन ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना

लावून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रत्ये पाटण तालुक्यात अनुभवायला येत आहे. एकाच कुटुंबातील पहिल्या सख्ख्या भावाला व त्यांच्या दोन मुलांना आडीच महिन्यांपूर्वी कुणबी जातीचे प्रमाणपत्र पाटण प्रांताधिकारी सुनिल गाढे व तहसिलदार रमेश पाटील यांच्या कार्यालयातून मिळाले आसताना. दुसऱ्या

पाटील यांच्यासमोर तपासणीस गेले आसता त्यांनी या प्रकरणाची शहानिशा न करता चुकीच्या पद्धतीने शेर मारून जातीचा दाखला प्रमाणपत्रास विलंब लावला आहे. मोठ्या सख्ख्या भावाला कुणबी प्रमाणपत्र मिळते तर दुसऱ्या सख्ख्या भावाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळत नाही. हे महाराष्ट्र शासनाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

मुंबईतील प्रस्तावित आंदोलन स्थगित करून राज्य शासनाला सहकार्य करावे

सातारा : राज्य शासन मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रचंड सकारात्मक आहे. कोणत्याही जातीचे आरक्षण काढून मराठा समाजाला दिले जाणार नाही. घाई गडबडीत दाखले न देता ५४ लाख कुणबी नोंदीच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासल्या जात आहे. मराठा आरक्षणाचे १० टक्के काम झाले आहे दहा टक्के उरले आहे, त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी संयम दाखवावा व मुंबईतील २० जानेवारी रोजी होणारे प्रस्तावित आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याच्या निषेधार्थ मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २० जानेवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या वतीने सातत्यात



येथील शासकीय विश्रामगृहगत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. शंभूराज देसाई म्हणाले महाराष्ट्रामध्ये ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तात्काळ घाईगडबडीत आरक्षण आणि त्यांचे दाखले देणे चुकीचे ठरेल, त्यासाठी घटनात्मक प्रक्रिया राबवली जात आहे या प्रक्रियेला कायदेशीर आच्छान मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया थांबून जाईल. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेले प्रयत्न कौतुकस्पद आहे त्यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे मात्र आतापर्यंत त्यांनी जो संयम दाखवावा तो थोडा आणखी दाखवावा व २० जानेवारी रोजी त्यांनी पुकारलेले मुंबईतील आंदोलन

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मनोज जरांगे यांना आवाहन

असून त्याकरता तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे त्यांचा सल्ला घेऊन तो अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि अद्यापशासंबंधात कायदेशीर प्रक्रिया सुरु ठेवली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करून येथील लोकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याबाबत पुनर्विचार करावा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आतापर्यंत संपूर्णपणे सकारात्मक भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी राजशिष्टाचार सोडून अंतरवाली सराटी येथे गेले होते. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधक नाही. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. सगैसोयरे या शब्दाबाबत जरांगे यांच्या आणखी काही ज्या सूचना असतील त्या सुद्धा विचारात घेतल्या जातील समाजातील अपप्रवृत्ती विनाकारण परिस्थिती खराब करतात आणि नंतर ती हाताबाहेर जाते. माझ्यावर ट्रॅप लावला जात आहे असा आरोप

मुस्लिम बांधव श्रीराम मंदिर उत्सवात होणार सहभागी



नारायणगाव येथील मटन चिकन विक्रेत्या मुस्लिम दुकानदारांनी सोमवारी आपापली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे पत्र देताना हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते. (छाया : किरण वाजगे)

नारायणगाव : येत्या २२ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र आयोज्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश राममय झाला असताना या सोहळ्यात मुस्लिम बांधव देखील सहभागी होत आहेत. याच अनुषंगाने नारायणगाव येथील सर्व चिकन मटन विक्रेत्या मुस्लिम बांधवांनी दिनांक २२ रोजी संपूर्ण दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून या सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी स्वागत केले आहे. येथील सलीम शेख सैफ शेख सलीम चिकन वाला व इतर मुस्लिम बांधवांनी सर्व मटन चिकन दुकाने सोमवारी दिवसभर बंद राहतील असा निर्णय घेतला असून सर्व दारू दुकाने मटन चिकन मासोळी विक्रेते यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन येथील हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे याबाबतचे पत्र अक्षय खैरे नयन खैरे व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन ग्रामपंचायत व या दुकानदारांना दिले आहे.

सातारा विकास आघाडीच्या विलंबामुळे सातारकरांना उशिरा पाणी मिळाले

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची खोचक टीका कासच्या पाणी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

सातारा : १०३ कोटी रुपयांच्या २७ किलोमीटर सुधारित कास पाणीपुरवठा जलवाहिनी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर येथून थेट ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याच्या नंतरही दोन्ही राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने समेट घडत असताना अचानक राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. सातारा विकास आघाडीने केलेल्या विलंबामुळे सातारकरांना उशिराच पाणी मिळाले आहे अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली या पाणी योजनेचे काम पूर्ण होतात आजी नगरसेवक माजी झाले असेही त्यांनी खोचकपणे सांगितले.



निमित्ताने खासदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्याने गाठीभेटी होत आहेत. मात्र एक सूचक अंतर ठेवून ते एकमेकांसमोर येत आहेत. शुक्रवारी सुद्धा सातारा पालिकेच्या कास पाणीपुरवठा विस्तारित जलवाहिनीच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सातारा

पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ते एकत्र आले होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट व दोन्ही आघाड्यांचे माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरासह त्रिशंकू भागाला पाणीपुरवठा कास

योजना पूर्ण करू शकलो याची समाधान आहे असे सांगितले मात्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या काळात हे काम पूर्ण झाले नाही, उलट आजी नगरसेवक माजी झाल्यानंतर हे काम पूर्ण होत आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे ही योजना पूर्ण करण्यासाठी सातारा विकास आघाडीने विलंब केला त्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कास जलवाहिनी योजनेचे ऑनलाईन उद्घाटन झाल्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधींसह सर्व नगरसेवक आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून या योजनेचे कौतुक केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या

रावसाहेब देसाई यांची पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

शिरोळ : ऐतिहासिक शिरोळ नगरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अक्षरूढ पुतळा उभा करण्यासाठी सोमवार दि.१५ रोजी झालेल्या सर्व समावेशक बैठकीत सर्वानुमते एकमताने हात वर करून जय भवानी, जय शिवानी अशा घोषणा देत हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष देसाई यांनी तरुणांनी उठवलेल्या आवाजाला साद घालत युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत असलेचे जाहीर केले.

पुतळा समिती अध्यक्ष व ट्रस्ट अध्यक्ष निवडीनंतर श्रीमती पद्माजा धारगे देसाई यांचे चिरंजीव जन्मजेराजे शाहू धारगे देसाई यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासाठी ०५ लाख रुपयांची



तर स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या कुटुंबियातर्फे नातू राहुल यादव यांनी ०१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.दलितमित्र अशोकराव माने यांनी पुतळा उभारणीसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. देणगीदारांनी पुतळा उभारणीसाठी नोंदवलेल्या व जाहीर केलेल्या देणगीच्या अनुषंगाने समिती अध्यक्ष व



तरुणांनी आधार मानले. शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अक्षरूढ पुतळा उभा राहावा या मागणीची गेली नऊ महिने तग धरून होती.समिती व ट्रस्ट अध्यक्षपदासाठी सोमवार दि.१५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे सर्व पक्षीय तरुण कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब देसाई होते.

दरम्यान, रावसाहेब देसाई म्हणाले पुतळा समिती अध्यक्ष व ट्रस्ट समितीची निवड ही सर्व गावाची निवड आहे, सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक समिती निर्माण केली जाणार आहे, तरुणांनी राजकारण, राजकारणाच्या ठिकाणी आणि पुतळा समिती,पुतळा समितीच्या ठिकाणी ठेऊन कामकाज करावे. शिरोळच्या तरुणांनी पुतळा समिती संदर्भात दाखवलेली एकजूट, एकी महत्त्वाची असून ती पुतळ्याच्या उभारणी नंतर सुद्धा कायम ठेवावी, असे आवाहन केले.

प्रारंभी शक्तीजित्त गुरव यांनी मागील बैठकीचा आढावा घेत सर्वानुमते घेतलेला निर्णय सर्व पक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांना मान्य असेल असे स्पष्ट केले, त्यांनंतर दत्ते संचालक दगू गावडे, वाहलूक संघटनेचे धनाजी पाटील नरदेकर, बंटी तथा यशवंत

देसाई, राहुल यादव, पृथ्वीराज यादव, पंडित काळे, धनाजी चूडमुंगे, राकेश जगदाळे, बजरंग काळे गुरुजी यांनी समिती व ट्रस्ट अध्यक्षपदासाठी मनोगतातून मत व्यक्त केले, त्या नंतर एकमताने अध्यक्ष पदी रावसाहेब देसाई, उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष काळे गुरुजी यांनी देसाई यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच दत्ते संचालक दगू गावडे यांनी जन्मजेराजे देसाई यांचा सत्कार करून संपूर्ण शिरोळवासीयांच्या वतीने आभार मानण्यात आले. बैठकीला शहरातील सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजूजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.

शालेय पोषण आहार समस्या

कुरुंदवाड : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आणि शालेय पोषण आहार योजनेच्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्या अनेकदिवसापासून आंदोलन सुरू आहे.मात्र शासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही.याबाबत संसदेत आपण आवाज उठवावा आणि प्रलंबित मागण्याबाबत न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने खास.धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टाकळीवाडी ता.शिरोळ येथे विकासकामांच्या उदघाटनासाठी खास माने आले होते.यावेळी संघटनेच्या सचिव निवेदिता वासमकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.खास.माने यांनी याबाबत संबंधित खात्याच्या मंत्रीना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

निवेदन पुढे म्हटले आहे की, प्रधानमंत्री पोषण योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन देणाऱ्या महिलांमध्ये विधवा, परितवक्त्या, घटस्फोटीत, ओबीसी, अल्पसंख्यांक गरीब गरजू महिला आणि पुरुष कामगार म्हणून काम करतात.महिना अडीच रुपये मानधन मिळते.यावर त्यांचे कुटूंब आधारित असल्याने जगणे मुश्किलीच झाले आहे.त्यामुळे



कामगारांच्या शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांच्या इंधन भाजीपाला मानधनात सरासरी प्रति विद्यार्थ्यांमार्गे ५ रुपयांची वाढ करावी,शालेय पोषण आहार कर्मचा-यांना केरळ राज्याप्रमाणे प्रति महिना १८ हजार रूपये मानधन द्यावे,शालेय पोषण आहार कर्मचा-यांना पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा या राज्याप्रमाणे मेडिकल, विमा संरक्षण या योजना लागू कराव्यात,पंजाब व तामिळनाडू राज्याप्रमाणे १२ महिने मानधन (वेतन) लागू करावे,विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक व धाडबलदारांना पोसणारी सेन्ट्रल किचन प्रणाली रद्द करावी यासह आदी मागण्या असून प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत कामगारांना देण्यात येणाऱ्या मानधन (वेतन) वाढ व इतर खर्चाची तरतूद करावी असे म्हंटले आहे. निवेदनावर

संगीत ही पाहण्याची नसून ऐकण्याची गोष्ट आहे : एम. एम. किरवानी

पुणे : लोक संगीत डोळ्याने पाहतात त्यामुळे संगीतकार चित्रपट कलाकारांसारखे प्रसिद्ध नसतात. संगीत ही पाहण्याची नसून ऐकण्याची गोष्ट आहे, असे मत संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवानी यांनी व्यक्त केले.

पुणे येथे सुरू असलेल्या २२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक किरवानी यांची मुलाखत घेतली.



किरवानी म्हणाले, की चित्रपटातील कोणतेही गाणे हे गीतकार, गायक आणि संगीतकार अशा सगळ्यांच्या एकत्रीत प्रयत्नातून तयार होते. मात्र ते पडद्यावर नायकाच्या स्वरूपात दिसते आणि लोक गाणे पडद्यावर

बघतात आणि त्यांच्या नावाने गाणे लक्षात ठेवतात. जेव्हा लोक संगीतकाराच्या संदर्भात गाणे लक्षात

ठेवतील, तेव्हा संगीतकार प्रसिद्ध होतील.

आपल्या सांगितले, की त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीताची ओळख करून दिली. त्यांनी व्हायलीन वाजवण्यापासून संगीत शिकायला सुरुवात केली. मात्र नंतर त्यांनी वडिलांच्या सूचनेनुसार संगीताची धून तयार करायला सुरुवात केली आणि नंतर ते हार्मोनियम आणि पियानो वाजवू लागले. राघवेंद्र स्वामी यांच्यावरील गाणे त्यांनी प्रथम तयार केले आणि त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू

झाला.

पार्श्वसंगीत देणारा संगीतकार आणि गाणे तयार करणारे संगीतकार यांच्यामध्ये काय दर्जाचा फरक आहे, असे विचारता कीरवानी म्हणाले, किचनमध्ये काम करताना कोणी स्वयंपाक करतो, कोणी भांडी धुण्याचे काम करतो. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा काही फरक नाही. ज्याला जे काम जमते ते तो काम करतो.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याविषयीच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.



वाय.सी.कॉलजमध्ये एकदिवसीय

कार्यशाळा उत्साहात संपन्न

वाई : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा मध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन सातारा मधील नामवंत लेखक डॉ. राजेंद्र माने यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी टी जाधव होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. माने यांनी विद्यार्थी लिखाण करण्याची इच्छा व्यक्त करतो ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे असे मत या ठिकाणी मांडले.

विद्यार्थ्यांची प्रतिभा नेहमी जागृत राहिली पाहिजे, त्याने लिखाण केले पाहिजे मग तो विषय कोणताही असो त्याचा विचार न करता लिखाण करणे गरजेचे आहे. असे मत याप्रसंगी व्यक्त केले.. आदरणीय प्राचार्य डॉ.बी. टी. जाधव यांनी ही कार्यशाळा

विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभा जागृत करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल व याच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील लेखक व वक्ते उदयास येतील असे मत त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले. कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली सकाळच्या सत्रांमध्ये मध्ये डॉ. राजेंद्र माने यांनी विद्यार्थ्यांना ललित लेखन कसे करावे व साहित्य मधील जे इतर प्रकार आहेत त्या प्रकारांचे लिखाण करत असताना कोणत्या प्रकारची बंधने पाळली जावीत व कोणत्या मर्यादा लेखकाने स्वतः ला घालून घ्याव्यात या गोष्टींचे सविस्तर विवेचन केले. दुसऱ्या सत्रांमध्ये सातारा येथील ज्येष्ठ कवी आनंदा ननावरे यांनी कविता आणि चारोळ्या यांची निर्मिती व त्यांचे सादरीकरण कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.

संक्षिप्त

पायाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू

सातारा : पायाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मधें ता.सातारा येथे गवंडी काम करत असताना पायाडावरून पडल्याने बाळू दादा कांबळे (रा. कोंढवे ता.सातारा) यांचा मृत्यू झाला. पायाडावरून पडल्याने ते बेशुध्द झाले होते. उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना रग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

दोन जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरातील जुना दवाखाना येथे जुगार प्रकरणे दिलीपकुमार शिबक नाफड (वय ६९, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्या विरुद्ध शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख ७०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

दुसरी कारवाई रोहीत चौधरी (रा.सदरबझार, सातारा) याच्या विरुद्ध करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून १२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 'ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी यांच्याकडे केलेले अर्ज फुकट मागे घेताना का? मला एक लाख रुपये दे. नाहीतर तुला संपवीन. मी ३०७ मध्ये जामीनावर आहे,' असे धमकावून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी फिरोज सलीम खान (रा. ओगलेवाडी ता. कराड) याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुकुंद नामदेव कदम (वय ६४, रा. हजारमाची ता. कराड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १७ जानेवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या समोर घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शिवधर येथून दुचाकीची चोरी

सातारा : शिवधर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवधर, ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमपेच ११ आर ९४९८ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. ही घटना दि. १५ जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी आदित्य अमर साळुंखे (वय २२, रा.शिवधर) या युवकाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अहिरे येथे पतीकडून पत्नी व सासर्वाला मारहाण

खंडाळा : अहिरे या ठिकाणी शुक्रवारी पहाटे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व सासर्वाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुनील तुकाराम दडस याच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, स्वाती सुनील दडस (वय-२४ मूळ रा. टाकेवाडी ता. माण) या ठिकाणी वास्तव्यास असून स्वाती दडस या काही दिवसांपासून त्यांच्या सासरी झालेल्या काही कौटुंबिक वादांच्या कारणास्तव आपले माहेर असलेल्या अहिरे या ठिकाणी आल्या आहेत. यावेळी शुक्रवार दि.१९ रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे पती सुनील दडस हे अचानकपणे घरी आले व त्यांच्या मुलाला भेटण्याची मागणी केली मात्र मुलगा झोपल्याने स्वाती यांनी त्याची भेट होऊ दिली नाही यामुळे चिडूत सुनील दडस यांनी आपल्या गाडी क्र.एम.एच. ४६ बी.झेड. ७२२५ या वाहानातून लाकडी बॅट काढत पत्नी स्वाती व सासरे नानासो धायगुंडे यांना मारहाण केली. यावेळी आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जमा झाले व पोलिसांना कळविण्यात आले. यावर खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना

सोहळ्यानिमित्त नारायणगावात स्वच्छता अभियान

नारायणगाव (सा.वा.)

: श्रीक्षेत्र आयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याने सर्वत्र मंदिरांची व परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

या अनुषंगाने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने केवळ मंदिर परिसरातच नव्हे तर गावात देखील स्वच्छता अभियान राबविले. केवळ २२ तारखेपर्यंत नाही तर त्यापुढेही हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच योगेश पाटे यांनी दिली. यावेळी नारायणगावातील शिवविहार सोसायटी परिसरात व ग्रामीण



नारायणगावातील शिवविहार सोसायटी परिसरात व ग्रामीण रुग्णालय आवारात स्वच्छता करताना ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थांनी तसेच पत्रकार.

रुग्णालय आवारात ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थांनी तसेच पत्रकारांनी देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. याप्रसंगी उपसरपंच पाटे यांच्यासह माजी

आपले गाव, आपली अयोध्या या धार्मिक कार्यक्रमासाठी.....

आमदार बेनके यांची एक लाख रूपये देणगी

नारायणगाव :

श्री क्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या अनुषंगाने नारायणगाव ब्राह्मण संघ, शंभुराजे युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील सुमारे चाळीस हजार कुटुंबांना आयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षदा व त्या सोबत दोन पणत्या व लाडू वाटप करण्याचे काम चारशे स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यात आले आहे. आपले गाव, आपली अयोध्या या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या महत्वादासाठी आमदार अतुल बेनके परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी



श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने आपले गाव आपली आयोध्या या अभियानांतर्गत आमदार अतुल बेनके एक लाख रुपयांची देणगी देताना. छाया : किरण वाजगे.

यापूर्वी माजी आमदार वल्लभ बेनके यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. अशी माहिती राम मंदिर देवस्थानचे विश्वस्त सेवानिवृत्त लेफ्टनंट उमेश अवचट यांनी दिली.

माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शंभुराजे युवा मंचच्या वतीने आयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षदा आमदार अतुल

बेनके यांना देण्यात आल्या. यावेळी रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेरे, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारागावकर, संचालक शशिकांत वाजगे, युवा नेते अमित बेनके,

ब्राह्मण संघाचे संतोष वैद्य, निरंजन जोगळेकर, योगेश भिडे,कांतोभाई पटेल, रोहिदास केदारी, गणेश वाजगे,शंभुराजे युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार अतुल बेनके म्हणाले माजी आमदार वल्लभ बेनके यांची राजकारणाची सुरुवात नारायणगाव येथील श्रीराम चौकातून झाली. या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली श्रीराम पतसंस्था प्रगतीपथावर आहे. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी व प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या नारायणगाव येथील धार्मिक कार्यक्रमासाठी मदत करण्याची संधी बेनके कुटुंबाला मिळाली. हे आम्ही आमचे भाग्य समजते. अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारून भारतीयाने स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.राम मंदिराच्या स्थापनेच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. सर्व जाती धर्माच्या देशवासीयांनी यासाठी एकत्र यावे. देशात रामराज्य व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य यावे. अशी भावना यावेळी आमदार बेनके यांनी व्यक्त केली.नारायणगाव, वारूळवाडी ग्रामस्थांच्या आपले गाव, आपली अयोध्या या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी येथील धार्मिक कार्यक्रमासाठी मदत मिळाली. हे आम्ही आमचे भाग्य समजते. अयोध्या येथे श्रीराम

रामलह्या प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा

योजनेच्या स्वयंसेवकांचे महाळुंगे पडवळ येथे श्रमदान

नारायणगाव :

येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर महाळुंगे पडवळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत स्वच्छता अभियान, पथनाट्य, शेतकरी मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्यानमाला, सामाजिक चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

दरम्यान श्रीक्षेत्र आयोध्या येथील श्री रामलह्या प्राण प्रतिष्ठापनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा योजना व ग्रामस्थ यांनी संपूर्ण शाळा



परिसर , राममंदिर व गावातील इतर परिसराची स्वच्छता केली. या श्रमदानासाठी सरपंच सुजाता चासकर व उपसरपंच विकास चव्हाण, जाधव यांनी सहभाग घेतला. अशी माहिती

रासेयो प्रमुख परमेश्वर बनसोडे व प्रो. निकिता गोरेडे यांनी दिली . या उक्रमात प्राध्यापक लोळगे , काशिद, पवार, खरमाळे, चव्हाण, जाधव यांनी सहभाग घेतला.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने पावले उचलली

मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितेने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्व विषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले. ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदूर प्रणालीद्वारे बोलत होते.

या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागास

विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव क्लोते, यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (सावित्रि) सुमन भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रणालीचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्याशासन कठींबध असून प्रशासनाने सुध्दा या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे



घेताना दिसतात. संघिवाततज्जांची अपुरी संख्या आणि भारतामध्ये स्क्रिनिंगसाठी आवश्यक साधनांच्या परिणामकारक वापरचा असलेला अभाव या कारणांमुळे एएसएस्सणांचे निदान उशीरा होते. शंभरातील एक व्यक्ती मणक्याच्या इन्फ्लेमेटरी आश्रयटीसने ग्रस्त असते. या स्थितीमध्ये मणक्याची हाडे एकमेकांशी जोडली जातात व मणका ताट्टर होते. यामुळे पाठीला कायमचा पोक येतो. साधारणपणे १४-२० वर्षे वयोगटातमध्ये जडणारा व पुरुषांच्या उत्पादक वर्षांची मोठी हानी करणारा हा आजार घरगुती उपचार करून किंवा दुकानात मिळणारी औषधे घेऊन बरा करण्याचा प्रयत्न रूपांकडून बरेचदा केला जातो.

शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा अनारोग्यकारक जीवनातील यांच्यामुळे जडलेली पाठदुखी म्हणून बरेचदा दुर्लक्षित राहून जाणारे दुखणे हे प्रत्यक्षत एक ऑटोइम्युन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनिर्बंध वागण्यामुळे उद्भवणारी एक स्थिती ऑक्लोटोर्जिंग स्पॉन्डिलायटिस असाू शकते, जी अवघ्या विशी आणि तिशीत गाडू शकते व कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते. ७० टक्के रूग्णांच्या बाबतीतल आजारच्या सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये किंवा त्याहून अधिक काळ आजारचे योग्य निदान होत नाही, परिणामी त्यांची स्थिती अधिकच बिबकत होते.

आजकाल पाठदुखी हा वयाने जास्त असलेल्यांचा आजार राहिलेला नसून, तरुण व्यावसायिक आणि नोकरदार वर्गांमध्येही तो जास्त दिसून येतो आहे. संगणकतज्ज्ञ तसेच बेटे व्यवसाय करणाऱ्यांमध्ये कंठदुखी तसेच मानदुखीचे प्रमाण वाढले आहे. 'ब' आणि 'ड' जीवनसत्त्वांचा अभाव, दैनंदिन वेळापत्रकातील अनियमितता, कामाच्या ठिकाणी बसण्याची चुकीची पद्धत, दररोज ५० किंवा त्याहून जास्त किलोमीटरचा दुचाकीवरचा प्रवास यामुळे पाठदुखीचे प्रमाण वाढले आहे. आपण आपल्या जीवनातील अत्यास स्वतः करावा, मार्ग आपोआप सापडेल.


तरुण तसेच मध्यम वयोगटात आजकाल मणक्याच्या क्षयरोगाचे प्रमाणही वाढत आहे. त्यास कुपोषण, कमी रोगप्रतिकारक शक्ती कारणीभूत आहे. शिंयांमध्ये चाळिशीनंतर हार्मोनल बदल घडत असतात. त्यामुळे आजकाल ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळेही पाठदुखीची सुरुवात होते. अचानक सुरू झालेले पाठदुखी ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चरमुळेही असू शकते. या गोष्टी वेळीच जाणून घेतल्यास आपण पाठदुखी व तत्सम समस्यांवर निर्बंध घालू शकतो.

एकावर एक मणके सरकणे अथवा दोन मणक्यांमधील गादी सरकणे हे चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्यामुळे होते. याचे योग्य वेळी निदान झाल्यास शस्त्रक्रिया टाळू शकते. स्पॉन्डिलायटिस आणि मणक्यांचे आजार यांवर खूप संशोधन झाले आहे. हे आजार आता असाध्य नाहीत. फक्त त्याचे योग्य डॉक्टरकडून निदान होणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला रूग्णांचा समज असतो, की डॉक्टरांकडे पाठदुखीसाठी गेल्यास ते शस्त्रक्रिया करण्यास सांगतील.

उशीराने झालेले निदान हे बहुतांश रूग्णांसाठी लक्षणीय आव्हान असल्याचे या पाहणीतून दिसून आले. एएसचे निदान उशीराने होणे ही एक वैशिक समस्या असली तरीही ही पाहणी भारतीय दृष्टिकोनातून केली गेली. त्यानुसार ५८ टक्के रूग्णांनी संघिवाततज्जांकडे जाण्यापूर्वी तीन वेगवेगळ्या विशेषज्ञांची भेट घेतली होती. केवळ ३१ टक्के रूग्णांच्या बाबतीत अचूक निदान झाले तर इतरांच्या बाबतीत संघिवाततज्जांची गाठ पडण्याआधी हे दुखणे बेटी जीवनातील, चुकीची ढब किंवा गरोरपणांमुळे सुरू झालेले दुखणे, यांत्रिक दुखापत इत्यादी कारणांमुळे सुरू झाल्याचे चुकीचे निदान होत राहिले.

या आजाराने निदान होण्यास सरासरी ५.५ वर्षांचा उशीर होतो व महिला रूग्णांच्या बाबतीत हा उशीर अधिकच ठळकपणे दिसून येतो. बहुतांश रूग्ण सर्वप्रथम आपली समस्या घेऊन अस्थिविकारतज्जांकडे जातात व अगदी थोडे जण सुरुवातीच्या चिकित्सेसाठी संघिवाततज्जांची भेट

मुंबईसारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभारणार ! अक्षय कुमार करणार कोट्यावधींची मदत



देशात दोन फिल्मसिटी असून त्याविषयी काही वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यातील एक ही मुंबईत आणि दुसरी हैद्राबादमध्ये आहे. या दोन्ही फिल्मसिटीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांचा शूटिंग होतो. येणाऱ्या काळात नोएडामध्ये देखील फिल्म सिटी येणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२० मध्ये घोषणा केली होती. आता रिपोर्ट मिळाली आहे की अक्षय कुमारसोबत अनेक सेलिब्रिटी या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणार आहेत. रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टचे तीन फेज असणार आहेत. ज्याच्या पहिल्या फेजमध्ये सरकारकडून टेंडर काढण्यात येईल आणि त्यासाठीच अक्षय कुमारची कंपनी 'केप ऑफ गुड फिल्म्स' आणि बोनी कपूरच्या 'बेव्यू प्रोजेक्ट', 'लॉयन्स फिल्म्स प्राइवेट लिमिटेड' आणि टी-सीरीजसोबतच अनेक कंपन्या हा टेंडर भरणार आहेत.

या तिन्ही फेजच काम हे २०२८-२९ पर्यंत पूर्ण होईल. तर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटी टेंडर भरणार आहेत. ही फिल्म सिटी यासाठी खास आहे की कारण ही फिल्म सिटी जेवढे विमानतळाच्या फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. रिपोर्टनुसार, फिल्म सिटीला पॉड टॅक्सीच्या माध्यमातून विमानतळाशी जोडण्यात येणार आहे.

ही फिल्म सिटी १००० एकरमध्ये तयार होणार आहे. ऊच्च नं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ७४० एकर जागा ही चित्रपटांच्या शूटिंगसाठी असेल. त्यातील ४० एकरच्या जागेत फिल्म इन्स्टिट्यूट असेल. या फिल्म सिटीमध्ये १२० एकरच्या परिसरात अम्युझमेंट पार्क तयार होईल आणि उरलेली १०० एकर जागा ही कमर्शियल वापरसाठी असेल. दरम्यान, असे म्हटले जाते की यात मंडिया इंडस्ट्रीचे ऑफिस, थीम पार्क, हॉटेल आणि रिटेल स्टोर देखील असतील.

रिपोर्टविषयी बोलायचे झाले तर हा प्रोजेक्ट १० हजार कोटींचा असेल. असं म्हटलं जातं की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं. तसचं यामध्ये प्रिझर्व्हेंटिव्हचं प्रमाणही जास्त असतं. ज्याचा थेट तुमच्या हृदयावर परिणाम होत असतो. सतत गोड पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेहाचा धोका बळावतो. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तसचं येता गोड पदार्थ खात असाल तर शरीरात सतत इन्शुलिन तयार होत राहतो. या सर्वांचा परिणाम शरीरावर होवून मधुमेहासोबतच डोकेदुखी, मूड स्विंग अशा समस्या निर्माण होवू शकतात. जास्त गोड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. साखरेच्या अति सेवनामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असल्याचं रिसर्चमधून समोर आलंय.

वैशेष्य हा आपल्या आहारात करा नये. * दुधाचे पेय आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजेचे आहे. दुधात प्रोटीन्सचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली हाडे आणि आपले शरीर बळकट राहण्यासाठी द... आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजेचे आहे. दुधात प्रोटीन्सचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली हाडे बनावे - दुधा बरोबर खबर आणि खारीक यांचा उपयोग - दूध हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. दुधात प्रोटीन आणि सोडर्य सुंदर राहण्यास मदत होते. खजूरमध्ये शरीराला आवश्यक असे लोह आणि खनिज तत्व मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्या साह्याने दूध बनवले



तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक, जाणून घ्या



तुम्ही अनेकांना तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासात पाणी पिताना पाहिलं असेल. भारतीय परंपरेत तांब्याची भांडी खूप महत्वाची आहेत, शतकानुशतके लोक त्यातून पाणी पीत आहेत. जरी बदलत्या काळानुसार त्याचा टुंडेही कमी झाला आणि आज बहुतेक लोक स्टील, प्लास्टिक आणि काचेच्या ग्लासमध्ये पाणी पिताने. तुम्ही देखील अनेकदा ऐकले असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, आता ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यास काय होईल ? तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवावे आणि नंतर ते पिणे फायदेशीर ठरेल असा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञ देतात. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, तांबे हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते जे शरीराच्या विविध कार्यांमध्ये मदत करते. या धातूमुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. या धातूच्या भांड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काळ पाणी साठवल्यास शरीराला हानी पोहोचवणारे जीवाणू नष्ट होतात. पचनक्रिया सुधारते : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते, याशिवाय त्यात असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अल्कलाइन वॉटर आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, तांब्याच्या ग्लासातलं पाणी प्यायल्यास शरीराला गारवाही मिळतो. जेव्हा आपण पचायला कठीण असे कोणतेही अन्न खातो तेव्हा त्यात विषारी पदार्थ आणि उष्णता निर्माण होते. शरीरातून काढून टाकले जातात, अल्कलाइन वॉटर शरीरातील ऍसिड संतुलित करते. विशेषतः उन्हाळ्यात या धातूमध्ये ठेवलेले पाणी प्यावे.तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी प्या

जुन्या दुपट्ट्यापासून बनवू शकता या गोष्टी



जेव्हाही आपण कुठेतरी जाण्याबद्दल बोलतो तेव्हा पहिला प्रश्न येतो की आपण इतरपेक्षा वेगळे दिसण्यासाठी असे काय घालावे ? या कारणास्तव, आपण प्रत्येक वेळी नवीन कपडे खरेदी करतो आणि जुने वापरत नाही. यामुळे ते दीर्घकाळ टिकून राहतात. विशेषतः दुपट्टे, हे फक्त अधूनमधून वापरला जातो. कधीकधी आपण सूटवर याचा वापर करतो आणि कधीकधी आपण सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते घेतो. पण तुमची इच्छा असेल तर तुमचा लूक बदलण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही याचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकता.दुपट्ट्याचा वापर फक्त ड्रेसवर घेणे, असे जे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. तुम्ही श्रमसाठी देखील वापरू शकता.हे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दुपट्टा ट्राय अँगल शोपमध्ये फोल्ड करावा आहे. नंतर एक टोक दुमडून दुसऱ्या बाजूला शिवून टाकावे लागते, त्याचप्रमाणे दुसरे टोकही करावे लागते.यानंतर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात टॅसेल्स घालू शकता.अशा प्रकारे तुमचा श्रम सहज तयार होईल.दुपट्ट्यापासून लॉन्ग कुर्ता डिझाइन कराआपण वेगवेगळ्या स्टायलसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते बनवतो. जर तुम्हाला काही नवीन बनवायचे असेल, तर तुम्ही लॉन्ग कुर्ता डिझाइन करून पाहू शकता.यासाठी तुम्हाला दोन दुपट्टे घ्यावे लागतील ज्यांचे फ्रिँक भारी असेल.मग तुमचा माप घ्या आणि त्यात कुर्त्याचे डिझाइन क्रिएट करा.यानंतर, तुम्ही याला वन शोल्डर देखील बनवू शकता अन्यथा तुम्ही स्लीव्ह देखील क्रिएट करू शकता. अशा प्रकारे तुमचा लॉन्ग कुर्ता तयार होईल जो तुम्ही कोणत्याही बॉटमसोबत घालू शकता.

चालता-फिरता पायात सतत Cramps येतात, या गोष्टींच्या कमतरतेने स्नायूंमध्ये होतात वेदना

अनेकदा अनेक तास बसल्याने किंवा झोपल्याने पायात पाठीमध्ये क्रेम्प येतात. काहीवेळेस जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि घट्ट होतात तेव्हा क्रेम्प किंवा स्नायूमध्ये काही वेळेस वेदना झरखप निर्माण होणं ही एक सामान्य बाब आहे. यासाठी विविध कारणं जबाबदार असतात. अनेकदा एकाच स्थितीत अनेकदा अनेक तास बसल्याने किंवा झोपल्याने पायात पाठीमध्ये क्रेम्प येतात. काहीवेळेस जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि घट्ट होतात तेव्हा क्रेम्प किंवा स्नायूमध्ये काही वेळेस वेदना झरखप निर्माण होणं ही एक सामान्य बाब आहे. यासाठी विविध कारणं जबाबदार असतात. अनेकदा एकाच स्थितीत अनेकदा अनेक तास बसल्याने किंवा झोपल्याने पायात पाठीमध्ये क्रेम्प येतात. काहीवेळेस जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि घट्ट होतात तेव्हा क्रेम्प किंवा स्नायूमध्ये काही वेळेस वेदना झरखप निर्माण होणं ही एक सामान्य बाब आहे. यासाठी विविध कारणं जबाबदार असतात. अनेकदा एकाच स्थितीत

दूध आवडत नसल्यास 'अश्या' पद्धतीने करा सेवन

आणि आपले शरीर बळकट राहण्यासाठी दुधाचा सम वेश करणे गरजेचे राहते. लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही. पण त्यांच्या आहारात दूध ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरायला पाहिजेत. बाहेर मिळणारे दूध हे अजिबात चांगले नसते. त्यापासून कोणत्याही प्रकारचे पौष्टिक घटक आपल्या मुलांना मिळत नाहीत त्यामुळे बाहेरच्या म्हणजे पिशवीतल्या दुधाचे सम त लहान मुले दूध अतिशय आवडीने खातात. दुधा बरोबर मल्टिग्रेन पावडर- लहान बाळांना दुधासोबत खीर बनवून द्यावी. ती खीर बाळ आवडीने खाते. नाचणी, बाजरी, ओट्स यांपासून अँटी ऑक्सिडँट्स भरपूर प्रमाणात मिळतात. बाजारात मिळणाऱ्या दुधाबरोबर घेण्याच्या स्टिलमेंट्स मध्ये सहसा या मल्टिग्रेनचाच समावेश केलेला असतो.

तापसी पत्रूचं 'अँनिमल' चित्रपटाबद्दलचं वक्तव्य चर्चेत



याची तुलना हॉलिवूडशी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अँनिमल' हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने खळबळ उडवून दिली. काहींना हा चित्रपट आवडला तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. जावेद अख्तर आणि स्वानंद किरकिरे यांनीही 'अँनिमल'वर टीका केली. हिंसाचार आणि महिलांबद्दलच्या दृष्टिकोनापासून ते गैरवर्तन आणि वादग्रस्त संवादांपर्यंत चित्रपटात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या ज्यांची चांगलीच चर्चा झाली. आता हॉलिवूड अभिनेत्री तापसी पत्रूनेही आता 'अँनिमल'वर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे ती असे चित्रपट कधीच करणार नाही असे वक्तव्यही तिने केले आहे. 'अँनिमल' १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात बरेच आक्षेपार्थ दृश्ये, संवाद असल्याने समाजातील एक मोठा वर्ग या चित्रपटाच्या विरोधात होता. चित्रपटसृष्टीतही यावरून दोन गट पडले होते. 'अँनिमल'सारखा चित्रपट होणे हा समाजासाठी खूप मोठा धोका असल्याचं वक्तव्यही बऱ्याच लोकांनी केलां होतं.



युट्यूबच्या पॉडकास्ट शोमध्ये अभिनेत्री तापसी पत्रूने हजेरी लावली अन् यावेळी तिने 'अँनिमल'वर भाष्य केलं. ती चित्रपटाची चाहती नसून अद्याप तिने हा चित्रपट पाहिलेला नसल्याची स्पष्ट केलं. तापसी म्हणाली, बऱ्याच लोकांनी मला 'अँनिमल'बद्दल सांगितलं, मी एक्स्ट्रिमिस्ट नाहीये त्यामुळे मी बऱ्याच लोकांशी असहमत आहे. या चित्रपटाची तुलना हॉलिवूडशी कृपया करू नये. जर 'गॉन गर्ल' आवडला असेल तर 'अँनिमल' आवडायला काय हरकत आहे असं तर कुणीच बोलू नये. आपला प्रेक्षकवर्ग पूर्णपणे वेगळा आहे. हॉलिवूडचा प्रेक्षक अभिनेत्यांच्या हेअर स्टायलची नकल करत नाही, ते खऱ्या आयुष्यात फिल्मची डायलॉगचा वापर करत नाहीत. पुढे तापसी पत्रू म्हणाली, एखादा चित्रपट बघून तिथला प्रेक्षक एखाद्या महिलेचा पाठलाग करायला लागत नाही.

घरातली ती एक जागा असते जिथे बसणं,बोलणं सगळ्यांनाच आवडतं. ती म्हणजे 'बाल्कनी' जुने कॉफी किंवा चहाचे मग किंवा कप लहान रोपांसाठी प्लांटर किंवा कुंडी म्हणून तुम्ही बाल्कनीमध्ये वापरून एक मिनी सेटअप करू शकता. बाल्कनीतल्या छोट्याश्या बागेला द्या 'असं' आकर्षक रूप.